PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that we are investigating the title of the below mentioned persons to the premises more particularly described in the Schedule hereunder written ("Premises").

All persons having any claim or right in respect of any of the said Premise whether by way of inheritance, bequest, transfer, sale, exchange, lease, lien, gift mortgage, tenancy, license, possession, attachment, encumbrance or otherwis nowsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned with all supporting documents at our office situated at 107-113 'Kshamalaya", 37, New Marine Lines, Mumbai - 400 020 or on our email ID contact@nshindia.com, within 7 days from the date hereof failing which the proposed transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person/s, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and not binding on our clients.

SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Flats in the building known as "Garden View" situated at S.V.P. Road, Kandival (West), Mumbai 400 067 standing on a piece or parcel of land bearing Survey No. 70, Hissa No. 4, CTS No. 307, Taluka Borivali in the Registration Sub District of Bandra, District Mumbai Suburban together with 5 Shares of Rs. 50/- each issued by Kandivali Garden View Co-operative Housing Society Limited, details whereof

Sr.	given hereinbelow: Name of the	Share	Share	Flat	Area
No	Owner/ Member		Distinctive	No.	Sq. Ft.
		No.	Nos.		(carpet)
1.	Mrs. Hasumati Bhupendra Shah	22	11 to 15	4	348.90
2.	Mr. Niranjan T. Lalwani &	4	16 to 20	101	722
	Mrs. Beena Niranjan Lalwani				
3.	Mrs. Manjula Mansukhlal Sagar/	6	26 to 30	103	346.90
	Mr. Deepakbhai Sagar				
4.	Mrs. Bhagwatiben R. Raval &	21	31 to 35	201	358
	Mr. Rajender R. Raval				
5.	Mr. Vimal Champaklal Vora	8	36 to 40	202	378.29
6.	Mr. Mukesh Chhanalal Mehta	20	46 to 50	204	348.905
	Mrs. Shraddha Mukesh Mehta				
7.	Mrs. Rekha Jamnadas Sagar	17	51 to 55	301	358.60
8.	Mr. Anup Chatterjee &	18	01 to 05	1	405
	Mrs. Renuka Chatterjee				
Dat	ed this 23rd day of October 2021.				,

Eakotak* Kotak Mahindra Bank

Registered Office: 27, BKC, C-27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051.

Details of Immovable

Property put for E-Auction

Duplex Flats bearing Flat No. 1502 situated on the 15th

Floor & Flat No. 1602 situated on the 16th Floor, admeasuring 1650 sq. ft. BUA, of the building known as

"Dr. Nanasaheb Deshmukh Building Co-op. Hou. Soc. Ltd.", at 7-9, Dr. Nanasaheb Deshmukh Lane constructed

on land bearing C.S. No. 652 of Girgaum Division &

assessed by the Assessors & Collectors of Municipal Rates & Taxes under "D" Ward Nos. D-1592(7), 1592(8),

Street Nos. 7-9 in the Registration District & Sub-District of Mumbai City together with all buildings & structures

hereon, fixtures, fittings & all plant & machinery attached to the earth or permanently fastened to

nything attached to the earth, both present & future.

 $9978591888; Email: \underline{chintan.bhatt@auctiontiger.net}/\underline{support@auctiontiger.net}$

EMD deposited by the proposed bidder shall not earn any interest.

utomatically and immediately get extended by another 5 minutes.

2002 and the Security Interest Rules, 2002, in respect of the auction property/ies.

/ NEFT / Funds Transfer, within 10 (Ten) working days and without any interest.

with any of the bidders or other parties for sale of the property by private treaty.

deposit of TDS and Form 26QB / TDS Certificate to Kotak Mahindra Bank Ltd.

any reason whatsoever and his decision in this regard shall be final.

Menon (Mobile No. +918291989137).

Place: Mumbai

Date: 23-10-2021

sale certificate of names of any person(s) other than those mentioned in the bid shall be entertained

 $confirmation \ by \ the \ Secured \ Creditor \ to \ that \ effect.$

properties by following the process as mentioned above.

liabilities, arrears of property tax, electricity dues etc.

misstatement or omission in this proclamation.

same with the Society office.

property on 02-11-2021 between 01:00 pm to 02:00 pm through his authorised representative/agent

otak Mahindra Bank Ltd.,

Auction Schedule are mentioned below:

Important Terms and Conditions:

and for the terms and conditions of sale.

Name

of the

Mortgago

(1) Mr.

VIrwadia

(2) Mrs.

3hagwat

Virwadia

Sd/-Negandhi, Shah & Himayatullah Advocates & Solicitors

E-AUCTION CUM SALE NOTICE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the Public in general and in particular to the Borrower (s), Guarantor (s) and \prime or Mortgagor (s), that the

below described immovable property(ies) mortgaged / charged to Kotak Mahindra Bank Limited ("Secured Creditor"), the

Physical Possession of which has been taken by the Authorised Officer of the Secured Creditor on 01-02-2019, will be sold through E-Auction on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS", and "WHATEVER THERE IS BASIS" on 11-11-2021, for

recovery of Rs. 20,03,71,449.58 (Rupees Twenty Crores Three Lakhs Seventy One Thousand Four Hundred Forty Nine & paise Fifty Eight Only) as on 21-08-2017 together with further interest and other charges thereon at the contractual rates upon the footing of compound interest until payment/realization due to Kotak Mahindra Bank Limited, being the Secured Creditor, from

the Borrower/s namely M/s. Madhusudan Metals and Mortgagor/s / Guarantor/s namely Mr. Ranmal Jugraj Virwadia, Mrs. Bhagwati Ranmal Virwadia, Mr. Jitendra Ranmal Virwadia & Mr. Rajesh Surajmal Shah.

The details / description of Immovable Properties put up for auction, the Reserve Price, the Earnest Money Deposit and the

The undersigned may at his absolute discretion and on request from the prospective buyers, arrange for inspection of the said

The E-Auction shall be conducted only through **"On Line Electronic Bidding"** through website https://kotakbank.auctiontiger.net on **11-11-2021 from 1.00 p.m.** to **02.00 p.m.** with unlimited extensions of 5 minutes duration each.

For details about E-Auction, the intending bidders may contact M/s. E-Procurement Technologies Limited (Auction Tiger) Ahmedabad (Contact No. 079-68136837/80/90, M. +91-9265562821 & +91-9265562818) or Mr. Chintan Bhatt : M. +91

The intending bidders may visit the Bank's official website - https://www.kotak.com/en/bank-auctions.html for auction details

For detailed terms & conditions of auction sale, the bidders are advised to go through the https://kotakbank.auctiontiger.ne

It is requested that the interested Bidder/s are required to generate the login ID and password from the porta https://kotakbank.auctiontiger.net before uploading the bid and other documents.

The bid form has to be filled in the prescribed form and is to be submitted / uploaded online only along with KYC documents of

of the duly filled and signed bid documents and KYCs of the Bidder/s should be sent by mail to pranay.bharucha@kotak.com and / or <u>Vijaykumar.HariMenon@kotak.com</u>. The Bidder shall write the subject of the email "For purchase of Property in the matter of "M/s Madhusudan Metals".

Prospective bidders may avail online training, for generating Login ID and password and for online bidding process etc., from M/s. E-Procurement Technologies Limited (Auction Tiger) on above mentioned contact numbers.

Earnest Money Deposit (EMD) shall be deposited through RTGS/NEFT/FUND TRANSFER to the credit of Account No 06410125272001, Kotak Mahindra Bank Ltd., Nariman Point Branch, Mumbai, IFSC Code: KKBK0000958, on or before

10-11-2021 upto 04:00 p.m. Any bid submitted without depositing the EMD amount shall stand automatically rejected. The

The bid price to be submitted shall be equal to and / or above the Reserve Price and during the bidding process, bidders who have submitted bids shall improve their further offers in multiples of INR 1,00,000.00 (Rupees One Lakh Only).

10) In case any bid is placed within last 5 minutes of the closing time of the e-auction proceeding, the closing time shall

11) The successful bidder has to deposit 25% of the highest bid amount (including EMD already paid) immediately on closure of the e-auction sale proceedings or on the following working day in case business hours is closed on the day of E-Auction, in the mode

stipulated as above. The balance 75% of the highest bid amount shall have to be deposited within 15 days from the date or which the acceptance /confirmation of sale is conveyed to such successful bidder or such extended period which shall be at the

sole discretion of the Authorised Officer and within the provisions of SARFAESI Act, 2002 and the Security Interest Rules, 2002. 12) The highest bidder will not have any right and title over the property until the Sale Certificate is issued in his favour subject to

realisation of entire Auction Price and other incidental expenses. Sale shall be subject to terms and conditions of E - Auction and

shall be forfeited and the defaulting bidder shall neither have claim on the property nor on the amounts deposited. The Authorised Officer shall be free to exercise any one or more rights available to him in terms of the provisions of SARFAESI Act

13) If the successful bidder fails to deposit the entire bid / auction amount, the amount already deposited by the successful bidde

L4) On receipt of the entire sale consideration within the stipulated period as mentioned above, the Authorised Officer shall issue $the Sale\ Certificate, the sale\ shall\ be\ completed\ thereafter, and\ Kotak\ Mahindra\ Bank\ Limited\ shall\ not\ entertain\ any\ claims.$ 15) The sale certificate shall be issued in the same name in which the Bid is submitted. No request for inclusion/substitution in th

16) The EMD amount, to the unsuccessful bidder/s, shall be returned by Kotak Mahindra Bank Ltd, in their accounts by way of RTG:

17) The Authorised Officer has the absolute right to accept or reject a bid or postpone/cancel the notified E – Auction Sale without

 $18)\,$ If any bidder intends to bid for more than 1 property under auction, then the bidders has to submit separate bids for each of th

L9) The particulars of Secured Assets specified in the Schedule hereinabove have been stated to the best of the information of the

 90° Any other encumbrances are not known to the Bank. The Authorized Officer or the Bank shall not be responsible for any charge

21) All statutory dues/other dues including registration charges, stamp duty, taxes etc. shall have to be borne by the purchaser.

22) All outgoings charges i.e. Municipal Taxes, Maintenance/Society charges, Electricity and Water charges and any other dues or

23) It has been learnt that the maintenance outstanding on the immovable properties are around Rs. 16,04,331.00 approximatel

24) All other incidental charges (including but not limited to security charges or maintenance charges for preservation of the property under the present auction) will be borne solely by the highest bidder from the date of issuance of Certificate of Sale

5) As per Section 194-A of the Income Tax Act, 1961, TDS @ 1% shall be applicable on the sale proceeds if the sale considerati

which will have to be cleared / reimbursed to the Bank before registration of the Certificate of Sale. However at the sole discretion of the Authorised Officer, any just and reasonable delay will be considered for exemption, without setting an

Rs. 50,00,000.00 (Rupees Fifty Lakhs only) and above. The Successful bidder/purchaser shall deduct 1% TDS in favour of Kotak

Mahindra Bank Ltd., from the sale price and deposit the same with Income Tax Department and submit challan evidencing the

conditions as mentioned herein, however the Authorised Officer shall have the absolute discretionary right to change or vary

any of the terms & conditions. The bidders are advised to make their own independent inquiries regarding any encumbrances

Search in Sub-Registrar Office and Revenue Records and Municipal Records and any administrative Government record relating to the concerned Property and shall satisfy themselves regarding the nature and description of the property, condition

27) If the dues of the bank together with all costs, charges and expenses incurred by them or part thereof as may be acceptable to

the bank are tendered by/on behalf of the Borrower/s/Guarantor/s/Mortgagor/s, at any time on or before the date fixed for sale, the auction / sale of asset may be cancelled. The Authorised Officer reserves the right to accept any or reject all bids, if not

found acceptable or to postpone/cancel / adjourn/discontinue or vary the terms of the auction at any time without assigning

28) The bidders shall be deemed to have read and understood the terms and conditions of the sale and shall abide by the said teri

29) The bidders should ensure proper internet connectivity; power back up etc., The Bank shall not be liable for any disrupti

to internet failure, power failure, or technical reasons or reasons / contingencies affecting the E-Auction proceedings.

30) Kotak Mahindra Bank Limited or its employees will not be liable for any claims from any person in respect of the property/i

 $31) \ \ The present notice is also uploaded on the Bank's official website i.e. \underline{www.kotak.com} \, \& \ interested parties can visit the same also also be also because of the present of$

32) For further details kindly contact Authorised Officer Mr. Pranay Bharucha (Mobile No. +91-7045928097) and and Mr. Vijay

STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER RULES 6(2), 8(6), 8(7) & 9(1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

The borrower/guarantors/mortgagors are hereby notified to discharge the liability in full and pay the dues as mentioned above along with up to date interest and expenses with in **fifteen** days from the date of this notice failing which the "Secured Asset'

(mentioned above) will be sold as per the terms and conditions mentioned above. In case there is any discrepancy between the publications of sale notice in English and Vernacular newspaper, then in such case the English newspaper will supersede the

vernacular newspaper and it shall be considered as the final copy, thus removing the ambiguity.

any encumbrances, lien, charge, statutory dues, etc. before submitting the bid for the concerned Property.

26) Sale will strictly be on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS" and "WHATEVER THERE IS BASIS" on the terms and

randogongs changes i.e. within the masses wanteer solvery changes, become your and water changes and any other dues of taxes including transfer charges / fees in respect of the property put for Auction-cum-Sale under the present notice shall be paid by the successful Bidder/Purchaser solely.

as on 01-07-2021, and the transfer charges payable for each flat is around Rs. 5,00,000.00 approximately and the same shall be paid by the successful Bidder/Purchaser solely. The bidder is advised to make their own independent inquiries regarding the

Authorised Officer / Secured Creditor, but the Authorised Officer / Secured Creditor shall not be answerable for any erro

lien, encumbrances, or any other dues to the Government or anyone else in respect of property Auctioned. The Intending Bidder is advised to make their own independent inquiries regarding the encumbrances on the property including statutor

assigning any reason. In the event of postponement/cancellation of the E – Auction Sale after submission of the bids, EMD submitted by the bidders will be returned, without interest and in case the bids are rejected, Authorised Officer can negotiate

portal and the said terms and conditions shall be binding on the bidders who participate in the bidding process

Malad (East), Mumbai 400097.

Last date for

of online bid

04:00 p.m.

10-11-2021 | 11-11-2021

Corporate Identity Number: L65110MH1985PLC038137, www.kotak.com

PUBLIC NOTICE lotice has been given that Mr. Arur Das was the co-owner of Flat No. 1604 16th floor alongwith right to use 1 car parking space bearing No. S-097 at the Stilt level of Tower A, Viceroy Park Co operative Housing Society Ltd. tuated at Off Link Road, Kandarpada Dahisar (West), Mumbai- 400068 ereinafter referred to as "the said Flat") alongwith shares thereof jointly vith Mrs. Sapna Arun Das. Mr. Arur Das expired on 16/10/2015 leaving pehind Mrs. Sapna Arun Das (Wife) Mr. Amit Arun Das (Son) and Ms Amisha Arun Das (Daughter) as the

only legal heirs & legal representative

succeed his property. All person having any claim, right, title and interest against or to the above mentioned Flat or the shares in respec hereof or any part thereof either by wa of mortgage, inheritance, agreement lease, lien, charge, trust, maintenance easement, possession or by virtue of any testamentary or non-testamentary locument/s or by virtue of succession adoption, any suit, litigation, dispute decree, order, injunction, restriction covenants, statutory order, notice award, notification or otherwise nowsoever, are hereby called upon and writing with due evidence and detaile particulars thereof at our office at 101 Shree Vallabh Residency, Daula Nagar, Road No. 3, Borivli (East Mumbai- 400066, within 15 days fror the date of publication of Notice herec by Registered Post A.D., failing which such claims, if any, shall be deemed to nave been waived and/or abandoned.

Sd/- ADVOCATE SATISH SHARMA (BOMBAY, HIGH COURT Date: 23/10/202

Branch Office: Kotak Infiniti, 5th Floor, Zone 3, Building No. 21,

Date &

E-Auction

01:00 p.m

02:00 p.m

Reserve

(INR)

INR

60,00,000

(Rupees

Sixty Lakhs

Only)

Earnest Mone

(EMD) (INR)

66,00,000/-

(Rupees

Sixty Six

Lakhs Only)

Infinity IT Park, Off Western Express Highway, General A K Vaidva Mare



जाहीरात एच/पुर्व विभाग

सहाय्यक आयुक्त एच/पुर्व विभाग

उपविभाग	नागरी दारीद्रय निमुर्लन कक्ष समाज विकास अधिकारी (नियोजन)
	एच/पुर्व विभाग
विषय	नगरसेवक विशेष निधी अंतर्गत एच/पुर्व विभागातील प्रभाग क्र. ८९
	मधील गरीब, गरजु व दिव्यांग महिलांना रोजगार उपलब्ध करून
	देण्याकरीता शिलाई मशीन यंत्रसामुग्री अर्थसहाय्यकरीता लाभार्थी
	निवडीबाबत.
अर्ज वितरीत करणे	दि. २५.१०.२१ पासुन दि २८.१०.२१ दुपारी ४.३० वाजेपर्यंत.
अर्ज जमा करणे	दि. २५.१०.२१ पासुन दि २८.१०.२१ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
अर्ज वितरीत व स्विकारण्याचे	नागरी दारीद्रय निमुर्लन कक्ष, समाज विकास अधिकारी कार्यालय
ठिकाण	करण्याचे ठिकाण एच/पुर्व विभाग, ३रा माळा प्रभात कॉलनी, सांताक्रुझ
	पुर्व, मुंबई-४०००५५
संपर्क अधिकारी नाव व पद	श्री. नितीन यशवंत घरत
	समाज विकास अधिकारी (नियोजन) एच/पुर्व विभाग
<u> </u>	

लाभार्थीकरीता पात्रता निकष:

- १. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रभाग क्र. ८९ मधील रहीवासी असावी.
- २. वयोमर्यादा १८ वर्षे पुर्ण (उच्चतम वयोमर्यादा ६० वर्षे)
- ३. रेशनकार्डाचा रंग केशरी / पिवळा किंवा १लाखाच्या आतील उत्पन्न असावे.
- ४. आधारकार्ड.

खाते

- ५. पॅन कार्ड
- ६. मतदान ओळखपत्र
- ७. बँक पासबुक ८. विधवा असल्यास पतीच्या मृत्युचे प्रमाणपत्र.
- ९. कुटुंबात अथवा स्वत दिव्यांग असल्यास ४०% पेक्षा अधिक असल्याचे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र
- १०. घटस्फोटीत / परीतकत्या महिला असल्यास मा. नगरसेवकांचे पत्र व कायदेशीर कागदपत्रे.
- ११. अर्जदार बी.पी.एल. दाखला धारक कुटुंब असल्यास दाखला.
- ११. अर्जदाराने यापूर्वी अशा प्रकारच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

सही/-

सहाय्यक आयुक्त एच/पूर्व विभाग

PRO/1349/ADV/2021-22 Asst. Commissioner H East

थोडासाही ताप येता, डॉक्टरांना जाऊन भेटा

(Borrower) (Co-Borrower)

Date : 23.10.2021

For Kotak Mahindra Bank Limited

DEWAN HOUSING FINANCE CORPORATION LIMITED National Office: HDIL Towers, B-wing, 6th Floor, Anant Kanekar Marg, Station Road, Bandra (East), Mumbai - 40005 Regional office: Dewan Housing Finance Corporation Ltd., 2nd & 3rd Floor, Rustomjee R-Cade, Rustomjee Acres, Dahisar West, Maharashtra-400068

APPENDIX IV POSSESSION NOTICE (for immovable property)

Vhereas, the undersigned being the Authorized Officer of Dewan Housing Finance Corporation Limited (DHFL) under the Securitisation an construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) reactions of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) reactions of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) reactions and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) reactions and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) reactions and Enforcement of Security Interest Act 2002 and Interest Act 200 with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) / Guarantor(s) and the public in general that the ndersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of the ection 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement rules, 2002. The borrower's attention is invited to provisions of sub-

Sr. No.	Name of the Borrower(s)/ Guarantor(s)	Description of Secured Asset (Immovable Property)	Demand Notice Date and Amount	Date of Possession
1	(Loan Code No. 00021639)/ Mumbai Metro Branch), Savitri Amarnath Tiwari (Borrower) Amarnath Bhagwandas Tiwari (Co-Borrower)	Mumbai All the Part & Parcel of Property- Flat No.704,7th Floor, D Wing, Shree Sai Park , Navneet Bharat Chsl, Near Castle Mill, Azad Nagar No.2, Thane Fourteen Thousand Nine Hundred		20.10.2021
2	(Loan Code No. 00001394)/ Fort Branch), Sachin Pandurang Sawant (Borrower) Pandurang Narayan Sawant (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Flat No.803, 8th Floor, Shree Tower Chsl At Linking Road, Opp Don Bosco School, Above Like View Hotel,Borivali West,Mumbai Suburban-400092	21.01.2020 for Rs 2369927/- Rupees Twenty Three Lakhs Sixty Nine Thousand Nine Hundred Twenty Seven and Paise Zero Only	20.10.2021
3	(Loan Code No. 00026112)/ Mumbai Metro Branch), Shabana A Khan (Borrower) Abdulrehman A Safri (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Flat No.93-94, 9th Flr, Tower No.2, Link Garden Chsl, New Link Rd, Nr. Millat-Ngr Circle & Ccd, Oshiwara Andheri West, Mumbai Mumbai Suburban Maharashtra 400053	20.03.2020 for Rs 12974904/- Rupees One Crore Twenty Nine Lakhs Seventy Four Thousand Nine Hundred Four and Paise Zero Only	20.10.2021
4	(Loan Code No. 00002483)/ Titwala Branch), Leonard J Dsena (Borrower) Manisha D Sena (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Flat No. 702, 7th Flr, Bldg No. A Opal, Crown City, Village- Kolivali Nr. St. Merry School Kalyan West Thane Maharashtra - 421301	16.06.2020 for Rs 780588/- Rupees Seven Lakhs Eighty Thousand Five Hundred Eighty Eight and Paise Zero Only	20.10.2021
5	(Loan Code No. 00002482)/ Titwala Branch), Leonard J Dsena (Borrower) Manisha D Sena (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property-Flat No. 702, 7th Flr, Bldg No. A Opal, Crown City, Village- Kolivali Nr. St. Merry School Nr. St. Merry School Kalyan West Thane Maharashtra: - 421301	18.06.2020 for Rs 2656992/- Rupees Twenty Six Lakhs Fifty Six Thousand Nine Hundred Ninety Two and Paise Zero Only	20.10.2021
6	(Loan Code No. 00027016)/ Mumbai Metro Branch), Balaram Vaman Surve (Borrower) Manali Balaram Surve (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Flat No.301, 3rd Flr, B Wing, Bldg No.7, Shreyas Chsl, Padma Nagar, Chikuwadi, Opp. Chikuwadi Riksha Stand Borivali (west), Mumbai Mumbai Suburban Maharashtra: - 400092	27.07.2020 for Rs 5301036/- Rupees Fifty Three Lakhs One Thousand Thirty Six and Paise Zero Only	20.10.2021
7	(Loan Code No. 00000881)/ Ghodbunder Branch), Ashok Achyut Kadam (Borrower) Arvind Kadam (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Flat No.101, B- wing, Pacific Building, Western Exprs Highway,Lodha Aqua Simplexgil Compound,Mira Road (east), Thane,Maharashtra: -401107	09.09.2020 for Rs 4490711/- Rupees Forty Four Lakhs Ninety Thousand Seven Hundred Eleven and Paise Zero Only	20.10.2021
8	(Loan Code No. 00032086)/ Mumbai Metro Branch), Sujith Shetty (Borrower) Jyothi Sujith Shetty (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Shop No. 17.gmd Flr,bldg. No-c/2 Mira Chsl,bhnd Amar Palace Hotel Off W.e.h., Mira Road East Thane Maharashtra: 401107	26.09.2020 for Rs 3818459/- Rupees Thirty Eight Lakhs Eighteen Thousand Four Hundred Fifty Nine and Paise Zero Only	20.10.2021
9	(Loan Code No. 00002339)/ Fort Branch), Sandesh Narendra Deshmukh (Borrower) Sheetal Sandesh Deshmukh (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Flat No.109,1st Flr, B Wing, Manas Sarov Ar Chsl, Deshmukh Nagar, M K High School Lal Chowki Rd,near Mohinder Kalyan-west Thane Maharashtra-421301	13.02.2014 for Rs 1388153/- Rupees Thirteen Lakhs Eighty Eight Thousand One Hundred Fifty Three and Paise Zero Only	20.10.2021
10	(Loan Code No. 00015560)/ Mumbai Metro Branch), Ramu C Udday (Borrower) Sharda Ramu Udday (Co-Borrower)	tro Branch), Ramu C Udday Floor, Wing-A, Om Shree Sai Vihar Chsl, Mandli Rupees Fifteen I orrower) Sharda Ramu Udday Street, Opp Nagar Bhavan, Bhd S B I Bhayandar- Thousand Two F		20.10.2021
11	(Loan Code No. 00000561)/ Borivali West Branch), Bhanumati Purushottambhai Patel (Borrower) Preeti Yashesh Patel (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Flat No.1001, 10th Flr, Tulsi Tower Chsl Tulsi Tower, Near Veer Sawarkar Garden, Off LT Road, Tps 3, Borivali West, Mumbai Mumbai Suburban Maharashtra: -400092	I Tulsi Tower, Near Veer Sawarkar Rupees One Crore Sixty Nine Lakhs Ad, Tps 3, Borivali West, Mumbai Forty Eight Thousand Three Hundred	
12	(Loan Code No. 00025480)/ Mumbai Metro Branch), Tejas Pravinchandra Dalal (Borrower) (Co-Borrower)	tro Branch), Tejas Pravinchandra Floor, A-wing,, Smitanjali Chsl, Kosamgo Nagar, Rupees Thirty Eight Lakhs Tw		20.10.2021
13	(Loan Code No. 00032458)/ Mumbai Metro Branch), Sheetal R Lohar (Borrower) (Co-Borrower)	Branch), Sheetal R Lohar Floor, Wing-c, Vasundhara-1, Om Vasundhara Rupees Thirty Four Lakhs Sixty		20.10.2021
14	(Loan Code No. 00001569)/ Borivali West Branch), Bhanumati P Patel (Borrower) (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Flat No. 1001, 10th Floor, Tulsi Tower, Chsl, Tps Road No. 3, Near Veer Sawarkar Udyan, Borivali West, Mumbai, Mumbai Suburban, Maharashtra,400092	29.04.2021 for Rs 4526837/- Rupees Forty Five Lakhs Twenty Six Thousand Eight Hundred Thirty Seven and Paise Zero Only	20.10.2021
15	(Loan Code No. 00008359)/ Thane Branch), Sanjay Dattatray Patil	an Code No. 00008359)/ Thane		20.10.2021

	Kadam (Borrower) Arvind Kadam (Co-Borrower)	Highway,Lodha Aqua Simplexgil Compound,Mira Road (east).,Thane,Maharashtra:-401107	Thousand Seven Hundred Eleven and Paise Zero Only	
8	(Loan Code No. 00032086)/ Mumbai Metro Branch), Sujith Shetty (Borrower) Jyothi Sujith Shetty (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Shop No. 17,grnd Flr,bldg. No-c/2 Mira Chsl,bhnd Amar Palace Hotel Off W.e.h., Mira Road East Thane Maharashtra : 401107	26.09.2020 for Rs 3818459/- Rupees Thirty Eight Lakhs Eighteen Thousand Four Hundred Fifty Nine and Paise Zero Only	20.10.2021
9	(Loan Code No. 00002339)/ Fort Branch), Sandesh Narendra Deshmukh (Borrower) Sheetal Sandesh Deshmukh (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Flat No.109,1st Flr, B Wing, Manas Sarov Ar Chsl, Deshmukh Nagar, M K High School Lal Chowki Rd,near Mohinder Kalyan-west Thane Maharashtra-421301	13.02.2014 for Rs 1388153/- Rupees Thirteen Lakhs Eighty Eight Thousand One Hundred Fifty Three and Paise Zero Only	20.10.2021
0	(Loan Code No. 00015560)/ Mumbai Metro Branch), Ramu C Udday (Borrower) Sharda Ramu Udday (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Flat No. 103, 1st Floor, Wing- A, Om Shree Sai Vihar Chsl, Mandli Street, Opp Nagar Bhavan, Bhd S B I Bhayandar- West Thane Maharashtra-401101	10.09.2014 for Rs 1545270/- Rupees Fifteen Lakhs Forty Five Thousand Two Hundred Seventy and Paise Zero Only	20.10.2021
1	(Loan Code No. 0000561)/ Borivali West Branch), Bhanumati Purushottambhai Patel (Borrower) Preeti Yashesh Patel (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Flat No. 1001, 10th Flr, Tulsi Tower Chsl Tulsi Tower, Near Veer Sawarkar Garden, Off L T Road, Tps 3, Borivali West, Mumbai Mumbai Suburban Maharashtra: - 400092	29.04.2021 for Rs 16948388/- Rupees One Crore Sixty Nine Lakhs Forty Eight Thousand Three Hundred Eighty Eight and Paise Zero Only	20.10.2021
2	(Loan Code No. 00025480)/ Mumbai Metro Branch), Tejas Pravinchandra Dalal (Borrower) (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Flat No.17, 2nd Floor, A-wing, Smitanjali Chsl, Kosamgo Nagar, Opp. S.v. Road & Nr Korakendra, Borivali West, Mumbai, Mumbai Suburban, Maharashtra,400092	29.04.2021 for Rs 3826471/- Rupees Thirty Eight Lakhs Twenty Six Thousand Four Hundred Seventy One and Paise Zero Only	20.10.2021
3	(Loan Code No. 00032458)/ Mumbai Metro Branch), Sheetal R Lohar (Borrower) (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Flat No. 303, 3rd Floor, Wing-c, Vasundhara-1, Om Vasundhara Chsl, Near Vijay Park, Mira Road East, Thane, Maharashtra,401107	29.04.2021 for Rs 3462482/- Rupees Thirty Four Lakhs Sixty Two Thousand Four Hundred Eighty Two and Paise Zero Only	20.10.2021
4	West Branch), Bhanumati P Patel (Borrower) (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Flat No. 1001, 10th Floor, Tulsi Tower, Chsl, Tps Road No. 3, Near Veer Sawarkar Udyan, Borivali West, Mumbai, Mumbai Suburban, Maharashtra,400092	29.04.2021 for Rs 4526837/- Rupees Forty Five Lakhs Twenty Six Thousand Eight Hundred Thirty Seven and Paise Zero Only	20.10.2021
5	(Loan Code No. 00008359)/ Thane Branch), Sanjay Dattatray Patil (Borrower) (Co-Borrower)	All The Part & Parcel Of Property- Flat No: 202, 2nd Fir, Shree Vrushti Bldg, Sai Ngr, Ram Mandir Rd, Cross G. B. Rd, Near New Parshwanath College, Wadwali, Thane West, Than, Thane, Maharashtra,400615	29.04.2021 for Rs 2860980/- Rupees Twenty Eight Lakhs Sixty Thousand Nine Hundred Eighty and Paise Zero Only	20.10.2021
6	(Loan Code No. 00035083)/ Mumbai Metro Branch), Sagar S Kendurkar (Borrower) (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Flat No. 1903, 19th Floor, D Wing, Tierra, Casa Univis, Lodha Splendora, Next To Bafna Motors, G.b. Rd, Thane West, Thane, Maharashtra, 400615	29.04.2021 for Rs 5936770/- Rupees Fifty Nine Lakhs Thirty Six Thousand Seven Hundred Seventy and Paise Zero Only	20.10.2021
7	(Loan Code No. 00000577)/ Mira Bhayandar Branch), Jahangir Altaf Khan (Borrower) (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Office No. 1002, 10th Floor, Wing B, Samartha Aishwarya, Opp Cafe Coffee Day, Samarth Nagar, Lokhandwala, Andheri West, Mumbai, Mumbai Suburban, Maharashtra,400053	29.04.2021 for Rs 4763875/- Rupees Forty Seven Lakhs Sixty Three Thousand Eight Hundred Seventy Five and Paise Zero Only	20.10.2021
8	(Loan Code No. 00027514)/ Mumbai Metro Branch), Yusuf Kaizar Contractor (Borrower) Kaizar J Contractor (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Bungalow Known As Zahara Villa Bearing Plot No.41/ A, Next To St. Andrew Church Chimbai Road Bandra West, Mumbai Mumbai Suburban Maharashtra: - 400052	29.04.2021 for Rs 10330984/- Rupees One Crore Three Lakhs Thirty Thousand Nine Hundred Eighty Four and Paise Zero Only	20.10.2021
9	(Loan Code No. 00042320)/ Dahisar Branch), Ravi Dewan (Borrower) Maya Ravi Dewan (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property-Flat No.1602, 16th FIr, Cliff Tower, Plot No.34, Lokhandwala Complex, Nr. High Point Restro, 4 Bunglow, Andheri West, Mumbai Mumbai Suburban Maharashtra: 400053	29.04.2021 for Rs 8324866/- Rupees Eighty Three Lakhs Twenty Four Thousand Eight Hundred Sixty Six and Paise Zero Only	20.10.2021
20	(Loan Code No. 00029615)/ Mumbai Metro Branch), Kamlesh Jewellers Pvt Ltd (Borrower) (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Flat No. 104, 1st Floor, B Wing, Patel Shopping Centre Chsl, Chandavarkar, Rd, Nr Rajmahal Hotel, Borivali West, Mumbai, Mumbai Suburban, Maharashtra, 400092	29.04.2021 for Rs 3089697/- Rupees Thirty Lakhs Eighty Nine Thousand Six Hundred Ninety Seven and Paise Zero Only	20.10.2021
21	(Loan Code No. 00031009)/ Mumbai Metro Branch), Yusuf Kaizar Contractor (Borrower) (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Bungalow Known As Zahara Villa Bearing, Plot No.41/A, Next To St. Andrew Church, Chimbai Road, Bandra West, Mumbai, Mumbai City, Maharashtra, 400050	29.04.2021 for Rs 2611865/- Rupees Twenty Six Lakhs Eleven Thousand Eight Hundred Sixty Five and Paise Zero Only	20.10.2021
22	(Loan Code No. 00034328)/ Mumbai Metro Branch), Ravi Dewan (Borrower) (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Flat No. 1602, 16th Flr, Cliff Tower, Plot No.34, Lokhandwala Complex, Nr., High Point Restro, 4 Bunglow, Andheri West, Mumbai, Mumbai Suburban, Maharashtra, 400053	29.04.2021 for Rs 3139291/- Rupees Thirty One Lakhs Thirty Nine Thousand Two Hundred Ninety One and Paise Zero Only	20.10.2021
23	(Loan Code No. 00035895)/ Mumbai Metro Branch), Yusuf Kaizar Contractor (Borrower) (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Bungalow Known As Zahara Villa Bearing, Plot No.41/A, Next To St. Andrew Church, Chimbai Road, Bandra West, Mumbai, Mumbai City, Maharashtra, 400050	29.04.2021 for Rs 3743617/- Rupees Thirty Seven Lakhs Forty Three Thousand Six Hundred Seventeen and Paise Zero Only	20.10.2021
24	(Loan Code No. 00005689)/ Thane Branch), Virendra Ramraj Tiwari (Borrower) (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property- Flat No. 604, Panch Pakhadi Samarth,Chs Ltd, Savarkar Lokmanya Nagar, Thane West, Thane, Thane,Maharashtra,400606	07.05.2021 for Rs 2076199/- Rupees Twenty Lakhs Seventy Six Thousand One Hundred Ninety Nine and Paise Zero Only	19.10.2021
25	(Loan Code No. 00042318)/ Dahisar Branch), Vijay Namdev Kad	All the Part & Parcel of Property- Flat No-502, 5th Flr, A Wing, Brenford Co Op Hsg Soc,	17.05.2021 for Rs 1795252/- Rupees Seventeen Lakhs Ninety	20.10.2021

Hiranandani Estate, Thane West, Thane, Thane,

Five Thousand Two Hundred

Fifty Two and Paise Zero Only

DEWAN HOUSING FINANCE CORPORATION LIMITED

Sd/- (Authorised officer

punjab national bank Together for the better

- Mr. Alex Samson Somavarapha Irudayam (NRI), At: A1, Natasha Nikita Natas CHS. Ltd., Ground floor, Amrut Nagar, Ghatkopar (W), Mumbai-400 088; <u>Also</u> at Residential Flat 6012, 345-Burj Khalifa, Premises No. 345179404, Post Box : 7204 Dubai <u>Also at</u>: Ezee Soft Technology LLC. A-501-AL Barsha South Fourth Premi No. 681018623, Premise Type Office, PO Box 72041, Dubai UAE.
- Amrut Nagar, Ghatkopar (W), Mumbai-400 088.

SOMAVARAPHA IRUDAYAM (NRI) AND MRS. ASUNTHA IRUDAYAM with the Bank as "Wilful" lease refer to notice dated 25.06.2021 issued by the bank vide which the event(s) rilful default perceived in the captioned loan account has been pointed out and yo nereby called upon to rectify the default/s within 10 days of receipt of the said notic

Defaulters ('Identification Committee') constituted In consonance with the RE uidelines. The Committee, in its meelthg held on 23.09.2021, after going through fact of the matter & evidence on record, has concluded that events of default/s has occurre

committee for consideration and show cause as to why you should not be classified a Wilful Defaulter. Your submission/representation must reach us within 15 days of th eceipt hereof and be sent either to Dy. General Manager, SASTRA Division, 3rd Floo

Committee. Please take note that pursuant to submission / non submission of you show cause, the Identification Committee shall proceed to pass an order with regard to declaration of the Wilful Defaulter as per the RBI guidelines.

The undersigned is the member of the Identification Committee constituted isonance with the RBI directives and the Identification Committee has Authorized th

(ASHOK KUMAR MISHRA) Place: Mumba

FEDERAL BANK

Loan Collection & Recovery Department / Mumbai Division

The Federal Bank Ltd. Loan Collection & Recovery Department, Mumbai Division,134 Jolly Maker Chambers II, 13th Floor, Nariman Point, Mumbai 400021, Phone No.: 022 22022548 / 22028427, Email Id: mumlcrd@federalbank.co.in

POSSESSION NOTICE

Whereas the undersigned being the authorised officer of the Federal Bank Ltd. under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act,2002 (hereinafter referred to as Act) and in exercise of powers conferred under section 13(12) of the said Act read with rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (hereinafter referred to as Rules) issued a demand notice dated 06-04-2021 calling upon the borrowers (1) Mrs. Vaijayanti Vishnu Nar, Wife of Mr. Nitin Balkrishna Kadam and 2) Mr. Nitin Balkrishna Kadam, Son of Mr. Balkrishna Shivramrao Kadam, both residing at Flat No. 1404, 14th Floor, Building No. 26, Type F, Phase III, Haware City, Vadavali, Behind Hyper City,Ghodbunder Road, Thane West-400615, also at Flat No. A-3, Ground Floor, SO-OM CHSL, Chafekar Bandhu Marg, Mulund East, Mumbai-400 081, also known at Room 501, Ruby apartment, Sant Ramdas Road, Mulund East, Mumbai-400081, to repay the amount mentioned in the notice being Rs. 42,71,430.53 (Rupees One Crore Eighty-One Lakhs Forty Thousand Three Hundred and Sixty-Three Only) together with interest and costs within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules on this 18th day of October of the year 2021.

The borrower's attention is invited to the provisions of section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets (security properties).

The borrower in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Federal Bank Ltd. for an amount of Rs. 42,11,571.53 (Rupees Forty Two Lakhs Eleven Thousand Five Hundred Seventy One and Paisa Fifty Three Only) as on 17/10/2021 together with further interest and cost/other charges

Description of the Security Property

All that piece and parcel of the Residential Flat No. 1404, admeasuring 415 Sq. Ft carpet area on 14th floor of Building No. 26, Type F, Phase III, in the complex known as Haware Citi standing on the property bearing Survey No. 19/28, 29, 30, 20/5, 21/16 of village Vadavali, Behind Hyper City, Vadavali Ghodbunder Road, Thane (West)-400615, District Thane in State Maharashtra and bounded on the East by Puranik Tokyo Ray, on the West by Euro School, on the South by Building No. 25 and on the North by Building No. 27.

Date: 18/10/2021 For, The Federal Bank Ltd. Assistant Vice President & Division Head Place : Thane Loan Collection & Recovery Department - Mumbai Division) (Authorised Officer under SARFAESI Act)

FUTURE MARKET NETWORKS LIMITED

Corporate Identification Number (CIN): L45400MH2008PLC179914 Registered Office: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari-Vikhroli Link Road. Jogeshwari East, Mumbai – 400060 | Tel: 022 – 62995303. | Fax: 022 – 62995473. Email: info.fmnl@futuregroup.in | Website: www.fmn.co.in

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given that pursuant to provisions of section 108 and 110 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 read with General Circular nos. 14/2020 dated April 8, 2020, the General Circular Nos. 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020 and 02/2021 dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI / HO / CFD / CMD1 / CIR / P / 2020 / 79 dated May 12, 2020 and SEBI / HO / CED / CMD2 / CIR / P / 2021 / 11 dated January 15, 2021 ("SEBI Circulars"). Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time and such other applicable laws and regulations, the Company as on October 22, 2021, completed the dispatch of Notice of Postal Ballot ectronically via e-mail to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agent or Depositories as on October 15, 2021 for seeking approval of the members of the Company by way of Postal Ballot for the matters as stated in the Notice of Postal Ballot.

Members holding shares in physical mode, who have not registered/updated their email addresses with the Company, are requested to register/update the same by clicking on nttps://linkintime.co.in/emailreg/email_register.html or by writing to the Company wit details of Folio No. and attaching self-attested copy of PAN card at info.fmnl@futuregroup.in. Please note that:

a) In accordance with the terms of aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, the hard copy of this Notice, Postal Ballot Form and pre-paid business envelope are not required to be sent to the members. The communication of the assent or dissent of the Members would take place through e-voting facility/system only. (b) In compliance with provisions of Section 108, 110 and other applicable provisions of the

Act read with (i) Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time; (ii) Regulation 44 of the Listing Regulations and (iii) applicable provisions of Secretarial Standards issued by ICSI from time to time the Company has provided e-voting facility through NSDL e-voting platform. The procedure/instructions for e-voting is given in the notes forming part of the Notice of Postal Ballot. In case of any queries related to e-voting, the user manual is available for Members in download section of www.evoting@nsdl.com or in case of any grievances with respect to e-voting, you may contact to NSDL by email at evoting@nsdl.co.in or write to the Company Secretary at info.fmnl@futuregroup.in or to RTA at following address: Mr. Ashok Sherugar, Assistant Vice President – Tech Group

Link Intime India Private Limited C-101, 247 park, L.B.S Marg, Vikhroli West, Mumbai – 400083

Tel: +91 22 49188000: Fax: +91 22 49186060 Email: rnt.helpdesk@linkintime.co.in

c) E-voting would commence on Saturday, October 23, 2021 at 9.00 a.m. IST and end on Sunday, November 21, 2021 at 5.00 p.m. IST. The e-voting manual shall be disabled by NSDL thereafter

(d) Voting rights of the Members has been reckoned as on October 15, 2021, which is the cut-off date.

(e) The Notice of Postal Ballot along with explanatory statement and other annexures is displayed on the website of the Company at www.fmn.co.in, websites of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and also on the website of NSDL at www.evoting@nsdl.com. Members who have not received the Postal Ballot Notice can download the same from either websites as provided above. The Company has appointed Mr. Alwyn D'souza, Company Secretary in Practice, of

M/s. Alwyn D'souza & Co, Company Secretaries, Mumbai, (Membership No. 5559 and Certificate of Practice No. 5137) as the Scrutinizer for conducting the Postal ballot Process and e-voting in a fair and transparent manner.

(g) The result of the Postal Ballot will be announced on or before November 23, 2021 and shall be displayed on the website of the Company at www.fmn.co.in and on the website of NSDL and shall also be communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited, where the shares of the Company are listed

Date: October 22, 2021 Place : Mumbai

For Future Market Networks Limited Anil Cherian Head - Legal & Company Secretary

SASTRA DIVISION, 3rd Floor, East Wing, Plot No. 4, Sec. 10, Dwarka, New De ■ Email: ho SHOW CAUSE NOTICE

2. Mrs. Asuntha Irudayam At: At: A1, Natasha Nikita Natash, CHS. Ltd., Ground floo

Dear Sir(s) / Madam(s), Reg.: Show Cause for Identification of default In the Loan Account of MR. ALEX SAMSOI

lowever, you failed/negleded to take any action thereto.

the facts of the matter were placed before the Committee for Identification of Wilfi.

in the account which are wilful and substantial to classify you as 'Wilful Defaulter', Inte alia for the following reasons: Capacity to Pay vers are not repaying Bank's outstanding dues even though they have capacity to pay

As per CR dated 25.05.2018. Net means of SH. ALEX SAMSON is ₹ 0.23 Cr. n case you feel aggrieved by the aforesaid conclusion of the Identification Committe you may make a submission / representation. if you so desire, to the Identification

East Wing, Punjab National Bank, Head Office, Sector 10, Dwarka, New Delhi-110 075 of hrough the Zonal SASTRA Munbal. If we do not receive any submission / representation of yours. It would be deemed the you have nothing to say in your defence against the conclusion of the Identificatio

undersigned to send this show cause notice under his signature.

punjab national bank Together for the better

सास्त्रा डिव्हीजन, ३ रा मजला, ईस्ट विंग, प्लॉट क्र. ४, सेक्टर १०, द्वारका, नवी दिल्ली कारणे दाखवा सूचना

१. मे. हांजेर बायोटेक एनर्जीज (वसई) प्रा. लि. (कर्जदार)

पत्ता : ७०२, ७ वा मजला, आकृती सोलॉरिस, एन.एस. फकडे, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००६९

२. श्री. नदीम फर्निचरवाला, पत्ता : २२-ए, पेरीडॉट बिल्डिंग, पॅरी क्रॉस रोड, वांद्रे (पश्चिम) मुंबई - ४०००५०

३. श्रीमती. रुमैझा नदीम फर्निचरवाला, पत्ता : २२-ए, पेरीडॉट बिल्डिंग, पॅरी क्रॉस रोड, वांद्रे (पश्चिम) मुंबई - ४०००५० ४. श्री. अमिर तोहीद फर्निचरवाला,

पत्ता : २२-ए, पेरीडॉट बिल्डिंग, पॅरी क्रॉस रोड, वांद्रे (पश्चिम) मुंबई - ४०००५० ५. श्रीमती. नुसरत इम्रान फर्निचरवाला,

पत्ता : २२-ए, पेरीडॉट बिल्डिंग, पॅरी क्रॉस रोड, वांद्रे (पश्चिम) मुंबई - ४०००५० महाशय/महोदया,

सं.: हेतुपुरस्सर म्हणून बँकेकडील कर्ज खाते मे. हांजेर बायोटेक एनर्जीज (वसई) प्रा. लि. मधील कसूर ओळखण्यासाठी कारणे दाखवा. कृपया बँकेने जारी केलेल्या दिनांक ०७.०७.२०२१ च्या सूचनेचा संदर्भ घ्यावा ज्याद्वारे उक्त कर्ज खात्यांत नजरेस पडलेल्या हेतपरस्सर कसरवारीच्या घटना दाखवन दिल्या होत्या आणि तम्हाला त्याद्वारे सदर सचनेच्या प्राप्तीच्या १० दिवसांत केलेली कसूर दुरुस्त करण्यास सांगितले होते. तथापि, तुम्ही त्याबाबत कोणतीही कृती करण्यात कसूर/टाळाटाळ

आरबीआय मार्गदर्शक तत्वांनुसार गठन केलेल्या हेतुपुरस्सर कसुरवारांच्या ओळखीसाठी समिती (आयडेन्टिफिकेशन कमिरी) सम्रोर एकरणाची मत्य परिस्थिती देवली होती. कमिरीने त्यांच्या २३.०९ २०२१ रोजी बालेल्या बैठकीत -नोंदीवरील पुरावे आणि दस्तावेज पाहून निष्कर्ष काढला की, खात्यात घडलेल्या कसुरीच्या घटना, ह्या हेतुपुरस्सर स्वरुप-ाच्या असून इतर बाबींसह खालील कारणांसाठी हेतुपुरस्सर कसुरवार म्हणून तुमचे वर्गीकरण करण्यास पुरेशा आहेत :

• हांजेर बायोटेक एनर्जीज (एचबीई) मंडळांना मंजुर केलेल्या रु. २७८.९० कोटी एकूण टीएल पैकी रु. २६२.५ कोटी ची

रक्कम खालील ५ पुरवठादारांना हस्तांतरित केली : १) नवी इन्फ्रा २) मुन्शी मॅन्युफॅक्चरींग कंपनी ३) नवी इंजिनियरींग वर्क्स

८) एन्व्हायरो इन्फ्राक्टेक कंपनी ५) यस इंजिनियरींग कंपनी • मे. मुन्शी मॅन्युफॅक्चरींग कंपनी, मे. नवी इंजिनियरींग वर्क्स, मे. एन्व्हायरो इन्फ्राक्टेक कंपनी आणि मे. यस इंजिनियरींग

कंपनी ह्या नवी इन्फ्रा शी संबंधित पक्षकार आहेत.

• मे. नवी इन्फ्रा ने प्राप्त केलेले निधी एचबीई मंडळाकडे थेट/आडमार्गाने पुन्हा वळवला, नवी इन्फ्रा हे एचबीई मंडळाची आयडेन्टिफिकेशन किमटीच्या वरील निर्णयाने तुम्हाला क्षोभित झाल्याचे वाटत असेल तर तुमची इच्छा असल्या

आयडेन्टिफिकेशन कमिटीच्या विचारार्थं तुम्ही एक सादरीकरण/अभिवेदन करू शकता आणि हेतुपुरस्सर कसुरवार म्हणून तुमचे वर्गीकरण का करू नये त्याची कारणे दाखवातीत. तुमचे सादरीकरण/अभिवेदन ह्या प्राप्तीच्या तारखेपासून १५ दिवसात आमच्याकडे पोहोचले पाहिजे आणि ते एकतर डे. जनरल मॅनेजर, एसएएसटीआरए डिव्हीजन, ३ रा मजला, इस्ट विंग, पंजाब नॅशनल बँक, हेड ऑफिस, सेक्टर १०, द्वारका, नवी दिल्ली - ११००७५ कडे किंवा झोनल एसएएसटीआरए मुंबई मार्फत पाठवावे. जर आम्हाला तुमच्याकडून कोणतेही सादरीकरण/अभिवेदन प्राप्त झाले नाही तर असे समजण्यांत येईल की,

अपडेन्टिएकेशन कमिटीच्या निर्णयाविकद्ध तुमच्या बचावात सागण्यासारखे तुमच्याकडे काहाही नाही. कुपया च्यानात अपडेन्टिएकेशन कमिटीच्या निर्णयाविकद्ध तुमच्या बचावात सागण्यासारखे तुमच्याकडे काहाही नाही. कुपया च्यानात ठेवाव की, तुम्ही कारणे दाखवा सादर केल्यावर/न केल्यावर आयडेन्टिफिकेशन कमिटी आरबीआय मार्गदर्शक तत्वांनुसार हेतुपुरस्सर कसुरवारांची घोषणा करण्याच्या संदर्भात एक आदेश पारित करण्यांची कार्यवाही करेल निम्नस्वाक्षरीकार हे आरबीआय मार्गदर्शक तत्वांनुसार गठीत केलेल्या आयडेन्टिफिकेशन कमिटीचे सभासद अस्-आयडेन्टिफिकेशन कमिटीने त्यांच्या सहीने ही कारणे दाखवा सूचना पाठवण्याकरिता निम्नस्वाक्षरीकारांना प्राधिकृत केल

दिनांक : ११.१०.२०२१ ठिकाण : मुंबई

एक्झि. क्र. ११ पढील

(अशोक कमार मिश्रा) आयडेन्टिफिकेशन कमिटीचे सभासद

फॉर्म क्र. १४ (विनियमन ३३ (२)

तारीखा : १७.११.२०२१

भारत सरकार वित्त मंत्रालय व कंपनी अफेअर्स, ईकॉनॉमिक अफेअर्स विभाग (बँकिंग विभाग)

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. - १ टेलेफोन भवन, २ रा मजला, स्ट्रॅंड रोड, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई ४०० ००५ वस्ली प्रक्रिया क्र. १६/२०१६

१. असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि

प्रमाणापन धारक २. पंजाब नॅशनल बँक

१. सानिका इन्फ्रा ग्लोबल प्रा. लि. (पूर्वीचे ग्रमॅच इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. म्हणून ज्ञात) व अन्य . प्रमाणपत्र ऋणको

मागणी सूचना

१. सानिका इन्फ्रा ग्लोबल प्रायव्हेट लि. (पूर्वीचे ग्रमॅच इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. म्हणून ज्ञात) ग्रीमाच हाउस, १ व २ रा मजला, किल्लेदार अपार्टमेंट, एमटीएनएलच्या समोर, २४ कॅरेट सिनेमाजवळ, एस. व्ही. रोड. . जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई ४०० १०२.

२. **रतनलाल ब्रिजलाल तंबाखावाला,** ७०३/७०४, ए विंग, शिव पार्वती को-ऑप. हा. सोसायटी लि. एसव्हीपी रोड, वर्सोवा टेलेफोन एक्सचेंजजवळ, अंधेरी (प), मुंबई ४०० ०५३.

३. रिषी राज रतनलाल अगरवाल, ७०३/७०४, ए विंग, शिव पार्वती को-ऑप. हा. सोसायटी लि. एसव्हीपी रोड, वर्सोवा टेलेफोन एक्सचेंजजवळ, अंधेरी (प), मुंबई ४०० ०५३.

४. तिरूपती निकेत प्रायव्हेट लि., डायमंड चेंबर्स, ४ चोवरांघी लेन, ब्लॉक क्र. २, ७ वा मजला, युनिट क्र. ७-१, कोलकाता ७०० ०१६. व ग्रीमाच हाउस, १ व २ रा मजला, किल्लेदार अपार्टमेंट, एमटी समोर, २४ कॅरेट सिनेमाजवळ, एस. व्ही. रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई ४०० १०२

ग्रेमाच इन्फ्रास्ट्रक्चर इक्विपमेंट्स ॲन्ड प्रोजेक्ट लिमिटेड, डायमंड चेंबर्स, ४ चोवरांघी लेन, ब्लॉक क्र. २, ७ वा मजला, युनिट क्र. ७-१, कोलकाता ७०० ०१६. व ग्रीमाच हाउस, १ व २ रा मजला, किल्लंदार अपार्टमेंट, एमटीएनएलच्या समोर, २४ कॅरेट सिनेमाजवळ, एस. व्ही. रोड, जोगेश्वरी (पश्चिम),

६. ऑस्ट्रल कोक ॲन्ड प्रोजेक्ट्स लिमिटेड, डायमंड चेंबर्स, ४ चोवरांघी लेन, ब्लॉक क्र. २, ७ वा मजला, युनिट क्र. ७-१, कोलकाता ७०० ०१६. व ग्रीमाच हाउस, १ व २ रा मजला, किल्लेदार अपार्टमेंट, एमटीएनएलच्या समोर, २४ कॅरेट सिनेमाजवळ, एस. व्ही. रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई ४०० १०२.

ॲनारकॉन रिसोर्स प्रायव्हेट लिमिटेड, डायमंड चेंबर्स, ४ चोवरांघी लेन, ब्लॉक क्र. २, ७ वा मजला युनिट क्र. ७-१, कोलकाता ७०० ०१६. व ग्रीमाच हाउस, १ व २ रा मजला, किल्लेदार अपार्टमेंट, नटीएनएलच्या समोर, २४ कॅरेट सिनेमाजवळ, एस. व्ही. रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई ४०० १०२.

 श्री. हनुमान इन्वेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड डायमंड चेंबर्स, ४ चोवरांघी लेन, ब्लॉक क्र. २, ७ वा मजला, युनिट क्र. ७-१, कोलकाता ७०० ०१६. व ग्रीमाच हाउस, १ व २ रा मजला, किल्लेदार अपार्टमेंट, एमटीएनएलच्या समोर. २४ कॅरेट सिनेमाजवळ, एस. व्ही. रोड. जोगेश्वरी (पश्चिम), मंबई ४०० १०२. सन्मा. पीठासीन अधिकारी यांच्याद्वारे जारी मूळ अर्ज क्र. १०३/२०१२ मधील वसुली प्रमाणपत्रानुसार रक्कम रु. ३७,५९,००,९०७.०० (रु. सदतीस करोड एकोणसाठ लाखा नज्हो सात मात्र) त्यावरील देय व्याज व शुल्काची रक्कम तुमच्याकडून देय आहे व अर्जदार क्र. १ व रक्कम रु. २०,३४,४५,२८२.<mark>९९ (रु. वीस करोड</mark> चौतीस लाखा पंचेचाळीस हजार दोनशे ब्याऐंशी व नव्याण्णव पैसे मात्र) तुम्हाला अर्जदार क्र. २ करिता

त्यावरील व्याज व मृल्य यांच्यासह करावे. तुम्हाला निर्देश देण्यात येत आहे की त्यांनी सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून पंधरा दिवसांच्या आत सदर

रकमेचा भरणा करावा अन्यथा कायद्यानुसार वसुली करण्यात येईल. वरील रकमेबरोबरच, तुम्हाला अतिरिक्त खालील रकमेचाही भरणा करावा लागेल ए) वसुली प्रमाणपत्रामध्ये दि. १८.०५.२०१२ च्या आदेशानुसार व्याज १२% द.सा.

बी) सदर सेवा बजावण्यासंदर्भात तसेच रु. १,५०,०००/- च्या थकबाकीच्या रकमेच्या वसुलीसाठीची अधिक प्रभार व उद्भवलेले खर्च व अन्य प्रक्रिया यांसाठी उद्भवलेले खर्च यांचे प्रदान.

दि. ०७.०३.२०२०

अजीत त्रिपाठी वसुली अधिकार, कर्जवसुली न्यायाधिकरण क्र. १, मुंबई

फ्यूचर मार्केट नेटवर्क्स लिमिटेड कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर (सीआयएन) : L45400MH2008PLC179914 नोंदणीकृत कार्यालय: नॉलेज हाऊस, श्याम नगर, ऑफ जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड जोगेश्वरी (पूर्व), मुंबई – ४०० ०६०. दूर. क्र. : ०२२ ६२९९५३०३ फॅक्स क्र. : ०२२ ६२९९५४७३ -मेल : info.fmnl@futuregroup.in वेबसाइट : www.fmn.co.in

टपाली मतदानाची सूचना . हेपन्या कायदा, २०१३ (कायदा) च्या अनच्छेद १०८ व ११० च्या तरतदी सहवाचन कंपन व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० व २२ सहवाचन कॉर्पोरेट कामका त्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ०८.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रव १७/२०२०, दि. १३.०४.२०२० सर्वसाधारण परिपत्रक क्र. २२/२०२०, दि. १५.०६.२०२० र्वसाधारण परिपत्रक क्र. ३३/२०२०, दि. २८.०९.२०२० क्र. ३९/२०२०, दि. ३१.१२.२०२० o२/२o२१ दि. १३.o१.२o२१ (एमसीए परिपत्रके) तसेच परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी नीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, दि. १२.०५.२०२० व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२ सीआयआर/पी/२०२१/११, दि. १५.०१.२०२१ (सेबी परिपत्रके), भारतीय प्रतिमूती वविनिमय मंड्र (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४४, वेळोवेळी सुधारिर पानुसार तसेच असे अन्य लागू कायदे व विनियमन यांच्या अनुषंगाने याद्वारे सूचना देण्यात ये की. टपाली मतदान सचनेत विहित विषयांवर टपाली मतदानादारे कंपनीच्या संभासदांची मंजरी प्राप , एण्यासाठी दि. १५.१०.२०२१ रोजीनुसार ज्या सभासदांचे ई–मेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार व ट्रान्सफ एजंट वा डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदीत असतील अशा संभासदाना ई–मेलद्वारे टपाली मतदान सूचनेर्च इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पाठवणी दि. २२.१०.२०२१ रोजी पूर्ण केली आहे. कागदोपत्री स्वरूपातील ागधारक असलेल्या ज्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते केंपनीकडे नोंदणीकृत/अद्यायावत केले नसतील अशा सभासदानी कृपया https://linkintime.co.in/emailreg/email_register.htm येथे विलक करून किंवा कंपनीला info.fmnl@futuregroup.in या ई–मेलवर फोलिओ क्र. तसेर पॅन कार्डची स्व–साक्षांकित प्रत जोडून लिखित स्वरूपात सूचित करून नोंदणीकृत/अद्ययावत करावे.

कृपया नोंद घ्यावी की : वरील निर्देशित एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत सदर सूचना, टपात मतदान फॉर्म तसेच प्री-पेड बिझनेस एन्व्हलप यांच्या कागदोपत्री प्रती सभासदांना पाठवण्य आवश्यकता नाही. सभासदांची संमती वा विरोधाचा पत्रव्यवहार केवळ ई-मतदान सुविधा

प्रणालीदारेच घेण्यात येईल. कायद्याचे अनुच्छेद १०८, ११० व अन्य लागू तरतुदी सहवाचन १. कंपन्या (व्यवस्थाप-व प्रशासन) नियम, २०१४चे नियम २० व २२, वेळोवेळी सुधारित केल्यानुसार, २. सूर्व विनियमनांचे विनियमन ४४ व ३. आयसीएसआयद्वारे जारी सचिवालयीन निकषांच्या लागू तरतुर्व यांच्या अनुपालनांतर्गत कंपनीने एनएसडीएलच्या ई-मतदान मंचाच्या माध्यमातून ई-मतद चुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. टपाली मतदान सूचनेचा भाग असलेल्या टीपामध ई–मतदानाकरिताची प्रक्रिया/निर्देश दिलेले आहेत. ई–मतदानाशी संबंधित कोणत्याहं चौकशीसंदर्भात <u>www.evoting.nsdl.com</u> च्या <u>download section</u> वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे. ई-मतदानासंदर्भातीलकोणत्याही तक्रारीकरिता तुम्ही एनएसडीएल यांच्याशी evoting@nsdl.co.in येथे ई-मेल लिहून संपर्क साधू शकता किंवा कंपनी सचिव यांना info.fmnl@futuregroup.in येथे व आरटीए यांना खालील पत्त्यावर संपर्क साध् शकता. गी. अशोक शेरूगर, सहाय्यक उपाध्याक्ष – टेक ग्रुप

लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सी - १०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०० ०८३.

दूर. + ९१ २२ ४९१८८०००

फॅक्स : + ९१ २२ ४९१८६०६०

ई-मेल : rnt.helpdesk@linkintime.co.in ई–मतदान शनिवार, दि. २३.१०.२०२१ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरू होईल व रविवार दि. २१.११.२०२१ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल. तत्पश्चात एनएसडीएलद्वा

. -मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल. सभासदांचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारीख अर्थात १५.१०.२०२१ रोजीनसार गण जाईल.

स्पष्टिकरण अहवाल व अन्य परिशिष्टांसमवेत टपाली मतदानाची सचना कंपनीची वेबसाइ www.fmn.co.in वर, स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्स www.bseindia.com www.nseindia.com वर तसेच एनएसडीएलची वेबसाइट www.evoting@nsdl.com वर उपलब्ध आहे. सभासद वरील निर्देशित कोणत्याही वेबसाइटवरून टपाली मतदानाची सच डाऊनलोड करू शकतील

एफ) टपाली मतदान प्रक्रिया व ई–मतदान नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्यास परीनिरीक्षक म्हणून कंपनीने श्री. ऑल्विन डिसुझा, मे. ऑल्विन डीसुझा ॲन्ड कं.चे कार्यरत कंपन सचिव, कंपनी सेचिव, मुंबई (सभासदत्व क्र. ५५५९ व सर्टिफिकेंट ऑफ प्रॅक्टिस नं. ५१३७ यांची नेमणुक केली आहे.

जी) टपाली मतदानाचा निकाल दि. २३.११.२०२१ रोजी वा तत्पूर्वी घोषित करण्यात येईल व कंपनीच वेबसाइट www.fmn.co.in वर तसेच एनएसडीएलच्या वेबसाइटवर प्रदर्शित करण्यात येईर शेअर्स सूचिबद्ध असलेले बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिय लिमिटेडलाही कळविण्यात येईल.

फ्यूचर मार्केट नेटवर्क्स लिमिटेडक सही / अनिल चेरिय दिनांक : २२.१०.२०२१

प्रमुख - विधि व कंपनी सचि

मौलानाकडून ६ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार

विकृतीला जात-पात, धर्म नसतो. पण विकृती कोणत्या टोकाची असू शकते याची आपण कल्पना करु शकत नाही. विशेष म्हणजे एका जबाबदार व्यक्तीकडून अशाप्रकारचे कृत्य घडणे आपण कधीही अपेक्षित करु शकत नाही. पण, वर्ध्यात तशी घटना घडली आहे.

वर्ध्यात एका मौलानाने अवघ्या ६ वर्षाच्या मुलावर अनैर्सिक बलात्कार केला आहे. संबंधित घटना मंगळवारी १९ ऑक्टोबरला सकाळी १०च्या सुमारास घडली. समीउल्ला खान वल्क अब्दुल हमीद खान असे

POONAWALLA

HOUSING

कर्जदार, सहकर्जदार, हमीदाराचे

नाव आणि पत्ता आणि कर्ज रक्कम

या २५ वर्षीय आरोपी मौलानाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मौलाना विरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपी मौलानाने ६ वर्षीय चिमुकल्याला सकाळी दहा वाजेच्या सुमारास एकटे बिघतले. यावेळी त्याने पीडित मुलाला गोड बोलून एका खोलीत नेले. आजूबाजूला कुणी नाही ना याची शहानिशा करुन नंतर त्याने त्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. यावेळी मुलगा सुटकेसाठी आक्रोश करत होता. पण त्याला वाचविण्यासाठी तिथे कुणीही पोहोचू शकले

नाही. अत्याचारानंतर आरोपीने त्या चिमुकल्याला

मागणी सूचना सरफैसी ॲक्ट च्या

थकीत रक्कम

रु. त

नोंद. कार्यालयः डेव्लपमेंट हाऊस, २४ पार्क स्ट्रीट, कोलकाता ७०००१। तम्ही खालील कर्जदार/सहकर्जदार/हमीदारांनी मॅग्मा हाऊसिंग फायनान्स लि. आता नवीन नाव पूनावाला हाऊसिंग फायनान्स लि 'पीएचएफएल'' असे नवीन नाव कडून तुमच्या स्थावर मिळकती गहाण ठेवून मिळकत सुविधेच्या सापेक्ष गृह कर्ज /कर्ज घेतलेले आहे. तुम्ही परतावा करण्यात कसुर केलेली आहे आणि त्यामुळे तुमचे कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. थेकबाकीच्या वसुलीकरिता सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये मागणी सूचना तुमच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर पाठविण्यात आली होती. तथापि ती न बजावता परत आली म्हणून तुमच्यावर पर्यायी सेवेच्या मार्गाने आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३(१) सहवाचता अधिनियमाच्या कलम १३(२) नुसार प्रकाशित करणे भाग पडले आहे.

गागणी सचनेची

तारीख

पुनावाला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

(पूर्वी मॅग्मा हाऊसिंग फायनान्स लि. अशी ज्ञात)

कॉर्पोरेट कार्यालय: ६०२, ६ वा मजला, झिरो वन आयटी पार्क, सर्व्हें

क्र. ७९/१, घोरपडी, मुंढवा रोड, पुणे-४११०३६

कर्जदार, सहकर्जदार, हमीदार, तारण, थकबाकी कलम १३(२) अन्वये पाठविलेली मागणी सूचना आणि दावा रकमेचा तपशील खाली देण्यात येत आहे.

तारण मत्तेचा तपशील

gh. १	शिवराज अन्नामलाई मुदलियार,		ताराख ३१.०५.२०२१	रु. त कर्ज क्र. : एचएल/००२७/एच/
5	कुगन शिवराज मुदलियार, सेंदिल	अंबरनाथ नगरपरिषदेच्या हद्दीतील गाव अंबरनाथ (पूर्व), तालुका अंबरनाथ ठाणे येथे	25.04.7075	१३/१००१३१
	शिवराज, मीना शिवराज मुदलियार,	स्थित, असलेले आणि वसलेले सीटीएस क्र.		रु. ५५,०१,२१२/- (रुपये पंचावन्न लाख
	सुजाता सेंधील मुदलियार	४०७१ धारक जिमन, सर्वोदय को ऑप हाऊ		एक हजार दोनशे बारा मात्र) परतफेडी पर्यंत
	कर्जाची रक्कम :	सोसा लि.करिता मिनाक्षी बंगलो अशा ज्ञात		द.सा. पुढील व्याजासह एकत्र
	रु. ४९,००,०००/- (रुपये	बांधकामीत इमारत आणि प्लॉटच्या गहाण		
_	एकोणपन्नास लाख मात्र)	मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग		
?	रबिया मेहबूब खान, मॉडर्न सप्लायर्स, मेहबूब आलम खान	फ्लॅट क्र.१०४, १ला मजला, इमारत क्र.	२३-०६-२०२१	
	सप्लायस, महबूब आलम खान कर्जाची रक्कम:	बी१४, मारगोसा हाईट्स, स. क्र. ५८/७,		१५/१००००१ रु. ३४,५१,८५९/- (रुपये चौतीस लाख
	रु. ३१,६४,०००/- (रुपये	५७/२५ए, ५७/२५बी/१, २, ५७/२५सी, ५७/२६, २७, २८, २२, ५७/१ए(पी),		एकावन्न हजार आठशे एकोणसाठ मात्र)
	एकतीस लाख चौसष्ट हजार मात्र)	५७/१६, १७, १८, १२, ५७/१६(५)), ५७/१बी, १सी, ५७/२ए+३, ५७/२बी,		परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र
	,	५७/४, ६, ७ए, १२ए, ५७/१२बी/१, २, ३,		
		५७/१३ए, महंमदवाडी पूणे, पीन ४११ च्या		
		गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग		
3	शाम शिवाजी कर्डिले, संजीवनी	गहेबोरगाव, तालु खुलताबाद, औरंगाबाद,	२३-०६-२०२१	कर्ज क्र. : एचएम/०२१०/एच/
	बाबासाहेब गडेकर	जालना पीन ४३११०२ येथील मिळकत क्र.३		86/800038
	कर्जाची रक्कम:	३८, सीटीएस क्र. ५६९ च्या गहाण मिळकतीचे		रु. २९,०३,९२९/- (रुपये एकोणतीस
	रु. २३,७५,०००/- (रुपये तेवीस	ते सर्व भाग आणि विभाग		लाख तीन हजार नऊशे एकोणतीस मात्र)
	लाख पंचाहत्तर हजार मात्र)			परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र
γ	रोशन शंकर पाटील, निर्मला शंकर	फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला, एफ३, सी विंग,	२३-०६-२०२१	कर्ज क्र. : एचएम/०२३५/एच/
	पाटील	गजानन अपार्टमेंट, विनीत कॉम्पलेक्स, रेती		96/90006
	कर्जाची रक्कम:	बंदर रोड, सर्वे क्र १०४, हिस्सा क्र ८ काल्हेर		रु. २१,८२,३८७/- (रुपये एकवीस लाख
	रु. १८,००,०००/- (रुपये अठरा	भिवंडी-४२१३०५, ठाणे-मुंबई पीन ४२१३०५ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग		ब्याऐंशी हजार तीनशे सत्याऐंशी मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र
	लाख मात्र)	अणि विभाग		परतकडा प्रयत द.सा. पुढाल ज्याजासह एकत्र
,	पप्पू खान, कालीमून निशा पप्पू		२३-०६-२०२१	
ч	पप्पू खान, कालामून ानशा पप्पू	फ्लॅट क्र. ३०२, ३रा मजला, रोझ अपार्टमेंट,	42-04-4045	कर्ज क्र. : एचएल/०४९१/एच/ १७/१००००२
	कर्जाची रक्रम:	गट क्र.२८, ओल्ड हाऊस, नवली फाटक रोड, नवली, पालघर-४०१४०४ ठाणे-मुंबई पीन		रु. १९,७५,७८९/- (रुपये एकोणीस लाख
	रु. १६,७०,०००/- (रुपये सोळा	४०१४०४ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग		पंचाहत्तर हजार सातशे एकोणनव्वद मात्र)
	लाख सत्तर हजार मात्र)	अणि विभाग		परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र
Ę	रुपाली रमेश घाडी, नितीन नागशेन		२३-०६-२०२१	कर्ज क्र.: एचएम/०२३६/एच/
4	रुपाला रमश धाडा, ानतान नागशन नवघरे	गाव भिवडा, भिवडा, ठाण ४२१३०८ ठाण मुंबई येथील फ्लॅट क्र. १५०८, १५वा मजला	1,4-04-4043	कज क्र. : एचएम/०२३६/एच/ १८/१०००४१
	कर्जाची रक्कम :	मुबइ यथाल फ्लट क्र. १५०८, १५वा मजला (१३वा हॅबिटेबल), एच विंग, अरिहंत सीटी,		रु. १८५३९५६ (रुपये अठरा लाख त्रेपन्न
	रु. २०,००,०००/- (रुपये वीस	फेज ।।, सोनाले, कल्याण-भिवंडी रोडलगत,		हजार नऊशे छप्पन्न मात्र) परतफेडी पर्यंत
	लाख मात्र)	सर्वे क्र. ४९/१, ४९/२, ४९/३ आणि अन्य		द.सा. पुढील व्याजासह एकत्र
		च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि		
		विभाग		
૭	ॲगीराम, रोहित प्रिंट ॲण्ड पॅक,	फ्लॅट क्र.१०६, बी विंग, इमारत क्र.१,	२४-०६-२०२१	
	मीना	शालीग्राम् टाऊनशीप, सार पाडा गाव, जेनाशिष		96/900090
	कर्जाची रक्कम:	मैदानासमोर, सर्वे क्र.१३७, उमरोली पूर्व-		रु. १६,५९,१६६/- (रुपये सोळा लाख
	रु. १५,३५,०००/- (रुपये पंधरा	४०१४०४ ठाणे मुंबई पीन ४०१४०४ च्या		एकोणसठ हजार एकशे सहासष्ठ मात्र)
,	लाख पस्तीस हजार मात्र)	गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग	24 5 5 5	परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र
L	मंगेश एम मुरुडकर, दिप्ती मंगेश	धामोटे, कर्जत, रायगड-४१०२०१ कर्जत पीन	<i>२४-०६-२०२१</i>	कर्ज क्र. : एचएल/०५४१/एच/ १८/१००००१
	मुरुडकर, मुरुडकर ज्वेलर्स कर्जाची रक्कम:	४१०२०१ येथील फ्लॅट क्र.३०३, ३रा मजला,		१८/१००००१ रु. १५,१४,६६०/- (रुपये पंधरा लाख
	क जाचा रक्कम: इ. १६,३०,०००/- (रुपये सोळा	विवियाना, ब्लॉक ४, ए विंग, स. क्र.८७ (ओल्ड स. क्र. ६९/३+६८/१+६७/		रु. १५,१४,६६०/ - (रुपय पंचरा लाख चौदा हजार सहाशे साठ मात्र) परतफेडी पर्यंत
	लाख तीस हजार मात्र)	(आल्ड स. क्र. ६९/३+६८/१+६७/ ३+६८/२ भाग), प्लॉट क्र.३८, ४२ च्या		द.सा. पुढील व्याजासह एकत्र
		गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग		
9	मनोज महंता, दीपिका शर्मा	मौजे सागाव सागरली, डोंबिवली (पूर्व),	२४-०६-२०२१	कर्ज क्र. : एचएम/०४५८/एच/
	कर्जाची रक्कम:	जिल्हा ठाणे ४२१२०१, तालु कल्याण, जिल्हा		१७/१००१६७
	रु. १२,००,०००/- (रुपये बारा	ठाणे मुंबई पीन ४२१२०१ येथे स्थित फ्लॅट क्र.		रु. १४,६७,३८५/- (रुपये चौदा लाख
	लाख मात्र)	१०६, १ला मजला, ओम साई अपार्टमेंट,		सदुसष्ठ हजार तीनशे पंच्याऐंशी
		संजय नगर, मानपाडा रोड, स. क्र.८९, हिस्सा		मात्र)परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह ——
		क्र.५पी च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग		एकत्र
0		आणि विभाग	DV	
१०	राजेश वावरे, मीना राजेश्वरे कर्जाची रक्कम:	गाव खाडेगोलवाली, कल्याण पूर्व, जिल्हा ठाणे	२४-०६-२०२१	कर्ज क्र. : एचएल/०२३६/एच/ १७/१०००१७
	कजाचा रक्षम: रु. १२,७५,०००/- (रुपये बारा	४२१००४ उल्हासनगर येथील फ्लॅट क्र. १०४,		१७/१०००१७ रु. १३,८८,३९७/- (रुपये तेरा लाख
	ह. १२,७५,०००/ - (रुपय बारा लाख पंचाहत्तर हजार मात्र)	श्ला मजला, ए विंग, लक्ष्मी अपार्टमेंट, लक्ष्मीपुरम सीएचएसएल, खाडेगोलवाली,		रु. १३,८८,३९७/ - (रुपय तरा लाख अठुठ्याऐंशी हजार तीनशे सत्याण्णव मात्र)
		शंकर पॉज रोड, स. क्र.५२, हिस्सा क्र.३(पी),		परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र
		च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि		
		विभाग		
११	मोटे दादासो पांड्ररंग, दरप्पाया	फ्लॅट क्र. ७, पहिला मजला, साई दर्शन, न्यू गट	२४-०६-२०२१	कर्ज क्र.: एचएम/०११५/एच/
	पांडुरंग मोटे, मोटे वनिता दादासो,	क्र.३६७ (ओल्ड गट क्र.१५८७), पिरेंगुट		१६/१००१७५
	मोटे सत्यवान पी	पूणे,पीन ४१२११५ च्या गहाण मिळकतीचे ते		रु. १३,२५,०५३/- (रुपये तेरा लाख
	कर्जाची रक्कम:	सर्व भाग आणि विभाग		पंचवीस हजार त्रेपन्न मात्र) परतफेडी पर्यंत
	रु. १२,२६,०००/- (रुपये बारा			द.सा. पुढील व्याजासह एकत्र
0.7	लाख सञ्जीस हजार मात्र)		24 5 5 5	
१२	अंकुश नारायण सौंदलकर, अस्मिता अंकुश सौंदलकर	1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1	२४-०६-२०२१	कर्ज क्र. : एचएम/०४९१/एच/ १८/१०००३२
	आस्मता अकुश सादलकर कर्जाची रक्रम:	अपार्टमेंट, स. क्र.११, हि. क्र.०२, गाव सोप-		१८/१०००३२ रु. १२,५७,८६५/- (रुपये बारा लाख
	क जाचा रक्षम: इ. ११,२०,०००/- (रुपये अकरा	ारा, तालुका-वसई, जिल्हा पालघर टाणे मुंबई पीन ४०१२०३ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व		रु. १२,५७,८६५/ - (रुपय बारा लाख सत्तावन्न हजार आठशे पासष्ठ मात्र) परतफेडी
	ह. ११,२०,०००/ - (रुपय अकरा लाख वीस हजार मात्र)	पान ४०१२०३ च्या गहाण मिळकताच त सव भाग आणि विभाग		सत्तावन्न हजार आठश पासष्ठ मात्र) परतफडा पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र
9 >	मोनिका ललित श्रोती, ललित पी		26-25 2-20	-
१३	मानिका लालत श्राता, लालत पा श्रोती	फ्लॅट क्र. ४, तळ मजला, इमारत ३, सेक्टर-	२५-०६-२०२१	कर्ज क्र. : एचएल/०४५८/एच/ १७/१०००२२
	श्राता कर्जाची रक्कम :	५, ड्रीम सीटी, बोईसर पूर्व ४०१५०१ मुंबई पीन ४०१५०१ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग		र ७/ १०००२२ रु. ११,७२,१६५/- (रुपये अकरा लाख
	रु. ९,७०,०००/- (रुपये नऊ	आणि विभाग		बहात्तर हजार एकशे पासष्ठ मात्र) परतफेडी
	लाख सत्तर हजार मात्र)			पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र
१४	प्रभाकर मारुती गजरकर, श्यामला	गाव विरार, विरार (पूर्व), तलुका वसई, जिल्हा	२५-०६-२०२१	कर्ज क्र.: एचएम/०५४२/एच/
	पांडुरंग गजरकर	पालघर ४०१३०५ ठाणे मुंबई पीन ४०१३०५		85/800053
	कर्जाची रक्कम:	येथील फ्लॅट क्र. ४०५, ४था मजला, सदाफुली		रु. ९,९७,४३१/- (रुपये नऊ लाख
	रु. ८,९९,०००/- (रुपये आठ	अपार्टमेंट, स. क्र. ३६६/२ च्या गहाण		सत्याण्णव हजार चारशे एकतीस मात्र)
	लाख नव्याण्णव हजार मात्र)	मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग		परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र
१५	भवानी सिंग जगदीश चौधरी, संता	,,,,	२५-०६-२०२१	कर्ज क्र.: एचएल/०११६/एच/
	देवी	क्र. बी१, श्रेयन हाईट्स, मधुसुदन कॉम्प जवळ,		१८/१०००६५
	कर्जाची रक्कम:	गाव मानकोली, सर्वे क्र.२१६, हिस्सा क्र.३,		रु. ८,९८,७५२/- (रुपये आठ लाख
	रु. ८,५०,०००/- (रुपये आठ	तालुका-भिवंडी ठाणे-४२१३०२ ठाणे मुंबई		अठ्याण्णव हजार सातशे बावन्न मात्र)
	लाख पन्नास हजार मात्र)	पीन ४२१३०२ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व		परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र
9 =	वैशाली शांताराम जंगम, शांताराम	भाग आणि विभाग	93_00 0.00	कर्ज क • ग्रामाग / - 0 0 × / /
१६	वशाला शाताराम जगम, शाताराम काशिनाथ जंगम		१३-०७-२०२१	कर्ज क्र. : एचएम/०११५/एच/ १८/१००२४७
	कारिनाय जगम कर्जाची रक्कमः	२७/३, २७/४, २७/५ गाव चोविसवाडी पूणे, पूणे पीन ४१२१०५ मधील फ्लॅट क्र.		र ८/ १००२४७ रु. ३३,६०,६६७/- (रुपये तेहतीस लाख
	रु. २८,००,०००/- (रुपये	४०४, ४था मजला, इमारत क्र सी च्या गहाण		साठ हजार सहाशे सद्सष्ठ मात्र)परतफेडी
	अड्डावीस लाख मात्र)	मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग		पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र
१७	शरद जुंजराव कराळे, वैशाली शरद		१३-०७-२०२१	कर्ज क्र.: एचएल/०२१०/एच/
	कराळे, जय मल्हार बकरा मटण	१८५, शुनभम संकुल, पीर बझार, उस्मानपुरा,		१४/१०००६५
	चिकन शॉप	औरंगाबाद पीन ४३१००१ च्या गहाण		रु. २५,१७,६०५/- (रुपये पंचवीस लाख
			l l	सतरा हजार सहाशे पाच मात्र) परतफेडी पर्यंत
	कर्जाची रक्रम:	मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग		
	रु. २६,२०,०००/- (रुपये	मिळकरीचे ते सर्वे भाग आणि विभाग		द.सा. पुढील व्याजासह एकत्र
•	रु. २६,२०,०००/- (रुपये सव्वीस लाख वीस हजार मात्र)			_
१८	रु. २६,२०,०००/- (रुपये सब्वीस लाख वीस हजार मात्र) अरविंदनाथ तिवारी, रीता अरविंद	फ्लॅट क्र. २०५, २रा मजला, ए विंग, शांती	१३-०७-२०२१	कर्ज क्र. : एचएम/०२३५/एच/
१८	रु. २६,२०,०००/- (रुपये सञ्जीस लाख वीस हजार मात्र) अरविंदनाथ तिवारी, रीता अरविंद तिवारी, संदीप नाथ तिवारी	फ्लॅट क्र. २०५, २रा मजला, ए विंग, शांती पार्क, भट पाडा रोड, गांव गोखिवरे, वसई पूर्व,	१३-०७-२०२१	कर्ज क्र. : एचएम/०२३५/एच/ १७/१०००२३
१८	रु. २६,२०,०००/ – (रुपये सव्वीस लाख वीस हजार मात्र) अरविंदनाथ तिवारी, रीता अरविंद तिवारी, संदीप नाथ तिवारी कर्जाची रक्कम :	फ्लॅट क्र. २०५, २रा मजला, ए विंग, शांती पार्क, भट पाडा रोड, गाव गोखिवरे, वसई पूर्व, पालघर-४०१२०८ मुंबई पीन ४०१२०८ च्या	१३-०७-२०२१	कर्ज क्र. : एचएम/०२३५/एच/ १७/१०००२३ इ. १६,०९,०२७/- (रुपये सोळा लाख नऊ
१८	ह. २६,२०,०००/ – (रुपये सव्वीस लाख बीस हजार मात्र) अरविंदनाथ तिवारी, रीता अरविंद तिवारी, संदीप नाथ तिवारी कर्जाची रक्कम : ह. १६,००,०००/ – (रुपये सोळा	फ्लॅट क्र. २०५, २रा मजला, ए विंग, शांती पार्क, भट पाडा रोड, गांव गोखिवरे, वसई पूर्व,	१३-०७-२०२१	कर्ज क्र. : एचएम/०२३५/एच/ १७/१०००२३ रु. १६,०९,०२७/- (रुपये सोळा लाख नऊ हजार सत्तावीस मात्र) परतफेडी पर्वंत द.सा.
	ह. २६,२०,०००/ – (रुपये सव्वीस लाख वीस हजार मात्र) अरविंदनाथ तिवारी, रीता अरविंद तिवारी, संदीप नाथ तिवारी कर्जाची रक्कम : ह. १६,००,०००/ – (रुपये सोळा लाख मात्र)	फ्लॅट क्र. २०५, २रा मजला, ए विंग, शांती पार्क, भट पाडा रोड, गाव गोखिवरे, वसई पूर्व, पालघर-४०१२०८ मुंबई पीन ४०१२०८ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग		कर्ज क्र. : एचएम/०२३५/एच/ १७/१०००२३ रु. १६,०९,०२७/– (रुपये सोळा लाख नऊ हजार सत्तावीस मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र
	ह. २६,२०,०००/ – (रुपये सव्वीस लाख वीस हजार मात्र) अरविंदनाथ तिवारी, रीता अरविंद तिवारी, संदीप नाथ तिवारी कार्जाची रक्कम : ह. १६,००,०००/ – (रुपये सोळा लाख मात्र) संकेत प्रवीण पांचाल, जागृती पी	फ्लॅट क्र. २०५, २रा मजला, ए विंग, शांती पार्क, भट पाडा रोड, गाव गोखिवरे, वसई पूर्व, पालघर-४०१२०८ मुंबई पीन ४०१२०८ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग फ्लॅट क्र.१०१ आणि १०२, ०१ला मजला,	१३- <i>०</i> ७-२०२१	कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/ १७/१०००२३ रु. १६,०९,०२७/- (रुपये सोळा लाख नऊ हजार सत्तावीस मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/
	रु. २६,२०,०००/ – (रुपये सब्वीस लाख वीस हजार मात्र) अर्रावेंदनाथ तिवारी, रीता अर्रावेंद तिवारी, संदीप नाथ तिवारी कार्जाची रक्कम : रु. १६,००,०००/ – (रुपये सोळा लाख मात्र) संकेत प्रवीण पांचाल, जागृती पी पांचाल, सिमपॅक इंजीनियर्स	फ्लॅट क्र. २०५, २रा मजला, ए विंग, शांती पार्क, भट पाडा रोड, गाव गोखिवरे, वसई पूर्व, पालघर-४०१२०८ मुंबई पीन ४०१२०८ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग फ्लॅट क्र.१०१ आणि १०२, ०१ला मजला, यश अपार्टमेंट चिंचवली शेकिन, ढोलावली,		कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/ १७/१०००२३ २. १६,०९,०२७/- (रुपये सोळा लाख नऊ हजार सत्तावीस मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/ १८/१००१२२
	ह. २६,२०,०००/ – (रुपये सब्वीस लाख वीस हजार मात्र) अरविंदनाथ तिवारी, रीता अरविंद तिवारी, संदीप नाथ तिवारी कर्जाची रक्षम : ह. १६,००,०००/ – (रुपये सोळा लाख मात्र) संकेत प्रवीण पांचाल, जागृती पी पांचाल, सिमपॅक इंजीनियर्स कर्जाची रक्षम :	फ्लॅट क्र. २०५, २रा मजला, ए बिंग, शांती पार्क, भट पाडा रोड, गाव गोखिबरे, वसई पूर्व, पालघर—४०१२०८ मुंबई पीन ४०१२०८ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग फ्लॅट क्र.१०१ आणि १०२, ०१ला मजला, यश अपार्टमेंट चिंचवली शेकिन, ढोलावली, खोपोली (चिंचवली रोड), सीटीएस क्र.१०४६		कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/१७/१०००२३ रु. १६,०९,०२७/- (रुपये सोळा लाख नऊ हजार सत्तावीस मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/ १८/१००१२२ रु. ४१,२७,८३७/- (रुपये एक्केचाळीस
	ह. २६,२०,०००/ – (रुपये सब्वीस लाख वीस हजार मात्र) अरविंदनाथ तिवारी, रीता अरविंद तिवारी, संदीप नाथ तिवारी कर्जाची रक्कम : ह. १६,००,०००/ – (रुपये सोळा लाख मात्र) संकेत प्रवीण पांचाल, जागृती पी पांचाल, सिमपॅक इंजीनियर्स कर्जाची रक्कम : ह. ३५,००,०००/ – (रुपये	पलॅट क्र. २०५, २रा मजला, ए विंग, शांती पार्क, भट पाडा रोड, गाव गोखिवरे, वसई पूर्व, पालघर-४०१२०८ मुंबई पीन ४०१२०८ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग पलॅट क्र.१०१ आणि १०२, ०१ला मजला, यश अपार्टमेंट चिंचवली शेकिन, ढोलावली, खोपोली (चिंचवली रोड), सीटीएस क्र.१०४६ व १०६५, स. क्र. ४३/१/२ गाव चिंचवली		कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/१७/१०००२३ रु. १६,०९,०२७/- (रुपये सोळा लाख नऊ हजार सत्तावीस मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/ १८/१००१२२ रु. ४१,२७,८३७/- (रुपये एक्केचाळीस लाख सत्तावीस हजार आठशे सदोतीस मात्र)
	ह. २६,२०,०००/ – (रुपये सब्वीस लाख वीस हजार मात्र) अरविंदनाथ तिवारी, रीता अरविंद तिवारी, संदीप नाथ तिवारी कर्जाची रक्षम : ह. १६,००,०००/ – (रुपये सोळा लाख मात्र) संकेत प्रवीण पांचाल, जागृती पी पांचाल, सिमपॅक इंजीनियर्स कर्जाची रक्षम :	पलॅट क्र. २०५, २रा मजला, ए विंग, शांती पार्क, भट पाडा रोड, गाव गोखिवरे, वसई पूर्व, पालघर-४०१२०८ मुंबई पीन ४०१२०८ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग पलॅट क्र.१०१ आणि १०२, ०१ला मजला, यश अपार्टमेंट चिंचवली शेकिन, ढोलावली, खोपोली (चिंचवली रोड), सीटीएस क्र.१०४६ व १०६५, स. क्र. ४३/१/२ गाव चिंचवली शेकीन खोपोली पूर्व-४१०२०३ रायगड पीन		कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/१७/१०००२३ रु. १६,०९,०२७/- (रुपये सोळा लाख नऊ हजार सत्तावीस मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/ १८/१००१२२ रु. ४१,२७,८३७/- (रुपये एक्केचाळीस लाख सत्तावीस हजार आठशे सदोतीस मात्र)
	ह. २६,२०,०००/ – (रुपये सब्वीस लाख वीस हजार मात्र) अरविंदनाथ तिवारी, रीता अरविंद तिवारी, संदीप नाथ तिवारी कर्जाची रक्कम : ह. १६,००,०००/ – (रुपये सोळा लाख मात्र) संकेत प्रवीण पांचाल, जागृती पी पांचाल, सिमपॅक इंजीनियर्स कर्जाची रक्कम : ह. ३५,००,०००/ – (रुपये	पल्टॅट क्र. २०५, २रा मजला, ए विंग, शांती पार्क, भट पाडा रोड, गाव गोखिवरे, वसई पूर्व, पालघर-४०१२०८ म्या याहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग पल्टॅट क्र.१०१ आणि १०२, ०१ला मजला, यश अपार्टमेंट चिंचवली शेकिन, ढोलावली, खोपोली (चिंचवली रोड), सीटीएस क्र.१०४६ व १०६५, स. क्र. ४३/१/२ गाव चिंचवली शेकीन खोपोली पूर्व-४१०२०३ रायगड पीन ४१०२०२ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग		कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/१७/१०००२३ रु. १६,०९,०२७/- (रुपये सोळा लाख नऊ हजार सत्तावीस मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/ १८/१००१२२ रु. ४१,२७,८३७/- (रुपये एक्केचाळीस लाख सत्तावीस हजार आठशे सदोतीस मात्र)
१९	ह. २६,२०,०००/ – (रुपये सब्वीस लाख वीस हजार मात्र) अर्रावेदनाथ निवारी, रीता अर्रावेद निवारी, संदीप नाथ निवारी कर्जाची रक्कम : ह. १६,००,०००/ – (रुपये सोळा लाख मात्र) संकेत प्रवीण पांचाल, जागृती पी पांचाल, सिमपॅक इंजीनियर्स कर्जाची रक्कम : ह. ३५,००,०००/ – (रुपये पस्तीस लाख मात्र)	पलॅट क्र. २०५, २रा मजला, ए विंग, शांती पार्क, भट पाडा रोड, गाव गोखिवरे, वसई पूर्व, पालघर-४०१२०८ मुंबई पीन ४०१२०८ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग पलॅट क्र.१०१ आणि १०२, ०१ला मजला, यश अपार्टमेंट चिंचवली शेकिन, ढोलावली, खोपोली (चिंचवली रोड), सीटीएस क्र.१०४६ व १०६५, स. क्र. ४३/१/२ गाव चिंचवली शेकीन खोपोली पूर्व-४१०२०३ रायगड पीन ४१०२०२ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग	१३-०७-२०२१	कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/१७/१०००२३ रु. १६,०९,०२७/- (रुपये सोळा लाख नऊ हजार सत्तावीस मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/ १८/१००१२२ रु. ४१,२७,८३७/- (रुपये एक्केचाळीस लाख सत्तावीस हजार आठशे सदोतीस मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र
१८	ह. २६,२०,०००/ – (रुपये सब्वीस लाख वीस हजार मात्र) अर्रावेंदनाथ तिवारी, रीता अर्रावेंद तिवारी, संदीप नाथ तिवारी कर्जाची रक्कम : ह. १६,००,०००/ – (रुपये सोळा लाख मात्र) संकेत प्रवीण पांचाल, जागृती पी पांचाल, सिमपॅक इंजीनियर्स कर्जाची रक्कम : ह. ३५,००,०००/ – (रुपये पस्तीस लाख मात्र)	फ्लॅट क्र. २०५, २रा मजला, ए बिंग, शांती पार्क, भट पाडा रोड, गाव गोखिवरे, वसई पूर्व, पालघर-४०१२०८ मुंबई पीन ४०१२०८ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग फ्लॅट क्र.१०१ आणि १०२, ०१ला मजला, यश अपार्टमेंट चिंचवली शेकिन, ढोलावली, खोपोली (चिंचवली रोड), सीटीएस क्र.१०४६ व १०६५, स. क्र. ४३/१/२ गाव चिंचवली शेकीन खोपोली पूर्व-४१०२०३ रायगड पीन ४१०२०२ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग फ्लॅट क्र. ३०६, ३रा मजला, साई दिप		कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/१७/१०००२३ १७/१०००२३ इ. १६,०९,०२७/- (रुपये सोळा लाख नऊ हजार सत्तावीस मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/१८/१००१२२ इ. ४१,२७,८३७/- (रुपये एक्षेचाळीस लाख सत्तावीस हजार आठशे सदोतीस मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र
१९	ह. २६,२०,०००/ – (रुपये सब्वीस लाख वीस हजार मात्र) अर्रावेंदनाथ तिवारी, रीता अर्रावेंद तिवारी, संदीप नाथ तिवारी कार्जाची रक्कम : ह. १६,००,०००/ – (रुपये सोळा लाख मात्र) संकेत प्रवीण पांचाल, जागृती पी पांचाल, सिमपॅक इंजीनियर्स कर्जाची रक्कम : ह. ३५,००,०००/ – (रुपये पस्तीस लाख मात्र) राजेंद्र आर प्रजापती, अनीता एंटरप्रायजेंस, अनीता राजेंद्र प्रजापती	फलॅट क्र. २०५, २रा मजला, ए बिंग, शांती पार्क, भट पाडा रोड, गाव गोखिबरे, वसई पूर्व, पालघर-४०१२०८ मुंबई पीन ४०१२०८ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग फलॅट क्र.१०१ आणि १०२, ०१ला मजला, यश अपार्टमेंट चिंचवली शेकिन, ढोलावली, खोपोली (चिंचवली रोड), सीटीएस क्र.१०४६ व १०६५, स. क्र. ४३/१/२ गाव चिंचवली शेकीन खोपोली पूर्व-४१०२०३ रायगड पीन ४१०२० च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग फलॅट क्र. ३०६, ३रा मजला, साई दिप अपार्टमेंट, ठराव क्र.१२/१, दांडिपाडा रोड,	१३-०७-२०२१	कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/ १७/१०००२३ २. १६,०९,०२०/- (रुपये सोळा लाख नऊ हजार सत्तावीस मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/ १८/१००१२२ २. ४१,२७,८३७/- (रुपये एक्षेचाळीस लाख सत्तावीस हजार आठशे सदोतीस मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र कर्ज क्र.: एचएम/०४५८/एच/ १६/१००४४०
१९	ह. २६,२०,०००/ – (रुपये सब्वीस लाख वीस हजार मात्र) अर्रावेंदनाथ तिवारी, रीता अर्रावेंद तिवारी, संदीप नाथ तिवारी कर्जाची रक्कम : ह. १६,००,०००/ – (रुपये सोळा लाख मात्र) संकेत प्रवीण पांचाल, जागृती पी पांचाल, सिमपॅक इंजीनियर्स कर्जाची रक्कम : ह. ३५,००,०००/ – (रुपये पस्तीस लाख मात्र)	फलॅट क्र. २०५, २रा मजला, ए बिंग, शांती पार्क, भट पाडा रोड, गाव गोखिबरे, वसई पूर्व, पालघर-४०१२०८ मुंबई पीन ४०१२०८ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग फलॅट क्र.१०१ आणि १०२, ०१ला मजला, यश अपार्टमेंट चिंचवली शेकिन, ढोलावली, खोपोली (चिंचवली रोड), सीटीएस क्र.१०४६ व १०६५, स. क्र. ४३/१/२ गाव चिंचवली शेकीन खोपोली पूर्व-४१०२०३ रायगड पीन ४१०२० च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग फलॅट क्र. ३०६, ३रा मजला, साई दिप अपार्टमेंट, ठराव क्र.१२/१, दांडिपाडा रोड, बोईसर पूर्व, पालघर-४०१५०१ मुंबई पिन	१३-०७-२०२१	कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/१७/१०००२३ १७/१०००२३ इ. १६,०९,०२७/- (रुपये सोळा लाख नऊ हजार सत्तावीस मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/१८/१००१२२ इ. ४१,२७,८३७/- (रुपये एक्षेचाळीस लाख सत्तावीस हजार आठशे सदोतीस मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र
१९	ह. २६,२०,०००/ – (रुपये सब्वीस लाख वीस हजार मात्र) अर्रावेंदनाथ तिवारी, रीता अर्रावेंद तिवारी, संदीप नाथ तिवारी कर्जाची रक्कम : ह. १६,००,०००/ – (रुपये सोळा लाख मात्र) संकेत प्रवीण पांचाल, जागृती पी पांचाल, सिमपॅक इंजीनियर्स कर्जाची रक्कम : ह. ३५,००,०००/ – (रुपये पस्तीस लाख मात्र) राजेंद्र आर प्रजापती, अनीता एंटरप्रायजेंस, अनीता राजेंद्र प्रजापती कर्जाची रक्कम :	फलॅट क्र. २०५, २रा मजला, ए बिंग, शांती पार्क, भट पाडा रोड, गाव गोखिबरे, वसई पूर्व, पालघर-४०१२०८ मुंबई पीन ४०१२०८ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग फलॅट क्र.१०१ आणि १०२, ०१ला मजला, यश अपार्टमेंट चिंचवली शेकिन, ढोलावली, खोपोली (चिंचवली रोड), सीटीएस क्र.१०४६ व १०६५, स. क्र. ४३/१/२ गाव चिंचवली शेकीन खोपोली पूर्व-४१०२०३ रायगड पीन ४१०२० च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग फलॅट क्र. ३०६, ३रा मजला, साई दिप अपार्टमेंट, ठराव क्र.१२/१, दांडिपाडा रोड,	१३-०७-२०२१	कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/ १७/१०००२३ ६. १६,०९,०२७/- (रुपये सोळा लाख नऊ हजार सत्तावीस मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/ १८/१००१२२ ६. ४१,२७,८३७/- (रुपये एक्केचाळीस लाख सत्तावीस हजार आठशे सदोतीस मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र कर्ज क्र.: एचएम/०४५८/एच/ १६/१००४४० ६. १०,१४,६७८/- (रुपये दहा लाख चौदा
१९	ह. २६,२०,०००/ – (रुपये सब्वीस लाख वीस हजार मात्र) अर्रावेंद्रनाथ तिवारी, रीता अर्रावंद तिवारी, संदीप नाथ तिवारी कर्जाची रक्कम : ह. १६,००,०००/ – (रुपये सोळा लाख मात्र) संकेत प्रवीण पांचाल, जागृती पी पांचाल, सिमपॅक इंजीनियर्स कर्जाची रक्कम : ह. ३५,००,०००/ – (रुपये पस्तीस लाख मात्र) राजेंद्र आर प्रजापती, अनीता एंटरप्रायंजेस, अनीता राजेंद्र प्रजापती कर्जाची रक्कम : ह. ८,८०,०००/ – (रुपये आठ लाख एंशी हजार मात्र)	फलॅट क्र. २०५, २रा मजला, ए बिंग, शांती पार्क, भट पाडा रोड, गाव गोखिबरे, वसई पूर्व, पालघर-४०१२०८ मुंबई पीन ४०१२०८ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग फलॅट क्र.१०१ आणि १०२, ०१ला मजला, यश अपाटेमेंट चिंचवली शेकिन, ढोलावली, खोपोली (चिंचवली रोड), सीटीएस क्र.१०४६ व १०६५, स. क्र. ४३/१/२ गाव चिंचवली शेकीन खोपोली पूर्व-४१०२०३ रायगड पीन ४१०२० च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग फलॅट क्र. ३०६, ३रा मजला, साई दिप अपाटेमेंट, ठराव क्र.१२/१, दांडिपाडा रोड, बोईसर पूर्व, पालघर-४०१५०१ मुंबई पिन ४०१५०१ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग	१३-०७-२०२१ १३-०७-२०२१	कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/१७/१०००२३ र. १६,०९,०२७/- (रुपये सोळा लाख नऊ हजार सत्तावीस मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र रु८/१००१२२ र. ४१,२७,८३७/- (रुपये एक्केचाळीस लाख सत्तावीस हजार आठशे सदोतीस मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र कर्ज क्र.: एचएम/०४५८/एच/ १६/१००४४० र. १०,१४,६७८/- (रुपये दहा लाख चौदा हजार सहाशे अठ्याहतर मात्र) परतफेडी
१९	ह. २६,२०,०००/ – (रुपये सब्वीस लाख वीस हजार मात्र) अरविंदनाथ तिवारी, रीता अरविंद तिवारी, संदीप नाथ तिवारी कर्जाची रक्षम : ह. १६,००,०००/ – (रुपये सोळा लाख मात्र) संकेत प्रवीण पांचाल, जागृती पी पांचाल, सिमपॅक इंजीनियर्स कर्जाची रक्षम : ह. ३५,००,०००/ – (रुपये पस्तीस लाख मात्र) राजेंद्र आर प्रजापती, अनीता एंटरप्रायजेस, अनीता राजेंद्र प्रजापती कर्जाची रक्षम : ह. ८,८०,०००/ – (रुपये आठ	फ्लॅट क्र. २०५, २रा मजला, ए बिंग, शांती पार्क, भट पाडा रोड, गाव गोखिबरे, वसई पूर्व, पालघर—४०१२०८ मुंबई पीन ४०१२०८ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग फ्लॅट क्र.१०१ आणि १०२, ०१ला मजला, यश अपार्टमेंट चिंचवली शेकिन, ढोलावली, खोपोली (चिंचवली रोड), सीटीएस क्र.१०४६ व १०६५, स. क्र. ४३/१/२ गाव चिंचवली शेकीन खोपोली पूर्व—४१०२० रायगड पीन ४१०२० च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग फ्लॅट क्र. ३०६, ३रा मजला, साई दिप अपार्टमेंट, ठराव क्र.१२/१, दांडिपाडा रोड, बोईसर पूर्व, पालघर—४०१५०१ मुंबई पिन ४०१५०१ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग	१३-०७-२०२१	कर्ज क्र.: एचएम/०२३५/एच/१७/१०००२३ ६. १६,०९,०२७/- (रुपये सोळा लाख नऊ हजार सत्तावीस मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र १८/१००१२२ ६. ४१,२७,८३७/- (रुपये एक्केचाळीस लाख सत्तावीस हजार आठशे सदोतीस मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र कर्ज क्र.: एचएम/०४५८/एच/१६/१००४४० ६. १०,१४,६७८/- (रुपये दहा लाख चौदा हजार सहाशे अठ्याहत्तर मात्र) परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र

घ्यावी की, सदरह अधिनियमाच्या कलम १३(१३) नुसार तुम्हाला आमच्या सहमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने वरील तारण हस्तांतर करण्यापासू पूनावाला हाऊसिंग फायनान्स लि. करिता ठिकाण: महाराष्ट्र

तुम्ही कर्जदार आणि सह-कर्जदार/हमीदार तुम्हाला त्यामुळे सदर सूचनेपासून ६० दिवसांत संपूर्ण येथे वरील नुसार पुढील व्याजासह मागणी केलेल्या वरील रकमेचे

प्रदान करण्यासाठी बोलाविण्यात येत आहे. कसूर केल्यास वरील तारणांवर अंमलबजावणीसाठी अधिनियमच्या अंतर्गत कारवाई करणे भाग पडेल. कृपया नोंट

काम्पटी व जिल्हा नागपूर, नागपूर, पीन

४४१२०२ च्या गहाण मिळकतीचे ते सर्व भाग

आणि विभाग

रु. १२,१७,७४९/- (रुपये बारा लाख

परतफेडी पर्यंत द.सा. पुढील व्याजासह एकत्र

(पर्वी मॅग्मा हाऊसिंग फायनान्स लि. अशी ज्ञात

सतरा हजार सातशे एकोणपन्नास मात्र)

रु. ११,२५,०००/- (रुपये अकरा

लाख पंचवीस हजार मात्र)

दिनांक : २३.१०.२०२१

दमदाटी करुन तिथून हाकलून दिले.

त्या मुलाने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार घरी जाऊन आपल्या आई-वडिलांना सांगितला. मूलास-ोबत झालेला हा प्रकार समजल्यानंतर पीडित मुलाच्या आई-वडिलांचा संतापाचा पारा चढला. पीडित मुलाच्या आईने तातडीने आर्वी नाका चौकात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यांनी महिलेला रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार महिला रामनगर पोलीस ठाण्यात गेली. तिथे तिने आपल्या मुलासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. रामनगर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने आरोपीचा शोध सुरु

केला. अखेर दोन दिवसांनी पोलिसांनी आरोपी मौलाना समीउल्ला याला बेड्या ठोकल्या.

याप्रकरणी मौलाना समीउल्ला खान याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर, पीडित मुलास रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधित घटना उघड झाल्यानंतर वर्ध्यात एकच खळबळ उडाली. एक मौलाना ६ वर्षीय चिमुकल्यासोबत इतके अनैसर्गिक आणि अमानूष कृत्य कसे करु शकतो? असा प्रश्न उपस्थित करुन मुस्लीम समाजानेही या प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त

गोव्यातील युवतीवर कर्नाटकातील युवकाकडून अत्याचार

वार्ताहर/**सिंधूद्र्ग**

गोव्यात कामानिमित्त राहणाऱ्या एका युवतीवर कर्नाटकातील युवकाकडून अत्याचार करण्यात आला आहे. संबंधित यूवती गरोदर असल्याचे लक्षात येताच मातृत्व लादणाऱ्या त्या युवकाने पलायन केले आहे. यामुळे संबंधित युवतीने आज आपल्या नातेवाईकांसह सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित युवती

गोवा येथे कामाला होती. त्याठिकाणी कामाला असणाऱ्या एका युवकाशी तिचे प्रेमसंबंध जुळले. त्याने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले असे तिने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले

संबंधित युवती आठ महिन्यांची गरोदर असून हा प्रकार युवकाच्या लक्षात येताच त्याने लग्न करण्यास नकार दिला. तसेच, त्याने गोव्यातून पलायन केले. त्यामुळे या युवतीने आपल्या नातेवाईकांसह सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत त्यच्याविरोधात तक्रार दिली

KVB) **Karur Vysya Bank**

मालमत्ता वसुली शाखा : २७६/२८६, किलाचंद मॅन्शन, काळबादेवी मेन रोड, काळबादेवी, मुंबई, महाराष्ट्र - ४०० ००२. दरध्वनी क्र. ९९९५९१८२३ ई-मेल : kvbl2134@kvblmail.com

स्थावर मालमत्तांच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचन सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुदीअंतर्गत स्थावर मालमत्तांच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना तमाम जनतेस आणि विशेषतः कर्जदार व हमीदारांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, प्रतिभूत धनको – दी करूर वैस्य बँक लि. यांच्याकडे गहाण,

प्रभारित खालील निर्देशित मालमत्ता जिचा रचनात्मक ताबा दी करूर वैस्य बँक लि.च्या प्राधिकत अधिकाऱ्यांदारे घेण्यात आला आहे त्या मालमत्तेची खालीत विवरणानुसार कर्जदार व हमीदारांकडून करूर वैस्य बँक लि. – प्रतिभूत धनको यांना देय असलेल्या खालील रकमेच्या वसुलीकरिता दि. ११.११.२०२९ रोजी <mark>जशी आहे जेथे आहे, जशी आहे जी आहे व जी काही आहे तेथे आहे</mark> तत्त्वावर विक्री करण्यात येत आहे. १. **दि. ३०.०९.२०२१ रोजीनुसार रू** ४.५२.९४.५०५.८९ (रु. चार कोटी बावन्न लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे पाच व एकोणनव्वद पैसे मात्र) अधिक दि. ०१.१०.२०२१ पासन त्यावरील पुढील व्याज व खर्च, **ए) मे. छगनलाल करमशी ॲन्ड कं. – कर्जदार**, पत्ता पी १७, एपीएमसी मार्केट २, फेज २, सेक्टर १९, वाशी, नवी मुंबई – ४० ७०३. **बी) श्री. छगनलाल मांगे – भागीदार/हमीदार व सी) श्री. विपुल करमशी मांगे – भागीदार/हमीदार,** दोधेही बी व सी यांचा पत्ता : सी २, एन ४, न्यू अलकनंदा सीएचएस, तळमजला, एम. जी. कॉम्प्लेक्स, सेक्टर १४, वाशी, नवी मुंबई – ४०० ७०३, यांच्याकडून. २. दि. ३०.०९.२०२१ रोजीनुसार रु. ४,५३,१०,९८९.११ (रु. चार कोटी त्रेपन्न लाख दहा हजार नज़शे एकोणनव्यद व अकरा पैसे मात्र) अधिक दि. ०१.१०.२०२१ पासून त्यावरील पुढील व्याज व खर्च, **ए) मे. देव मल्टी फूड्स (कर्जदार), प्रोप्रा. श्रीमती रेखा छगनलाल मांगे**, पत्ता ई – १०, एपीएमसी मार्केट २, फेज २, सेक्टर १९, वाशी, व्याज व खंच, ए) म. द्व मल्टा फूड्स (कंजदार), प्राप्ता. श्रामता खंडा छंगनलाल मांग, पता इ – ५०, एपाएमसी मोकंट २, फंज २, सक्टर १९, वाशा, नवी मुंबई – ४०० ७०५. बी) श्रीमती रेखा छंगनलाल मांगे (प्रोप्रा.), पत्ता : सी २, एन ४, न्यू अलकनंदा सीएचएस, तळमजला, एम. जी. कॉम्प्लेक्स, सेक्टर १४, वाशी, नवी मुंबई – ४०० ७०३, सी) श्री. छंगनलाल मांगे हमीदार, पत्ता सी २, एन ४, न्यू अलकनंदा सीएचएस, तळमजला, एम. जी. कॉम्प्लेक्स, सेक्टर १४, वाशी, नवी मुंबई – ४०० ७०३, डी) श्री. वियुल करमशी मांगे – हमीदार पत्ता सी २, एन ४, न्यू अलकनंदा सीएचएस, तळमजला, एम. जी. कॉम्प्लेक्स, सेक्टर १४, वाशी, नवी मुंबई – ४०० ७०३, इी श्रीमती सिवता वियुल मांगे – हमीदार, पत्ता : सी २, एन ४, न्यू अलकनंदा सीएचएस, तळमजला, एम. जी. कॉम्प्लेक्स, सेक्टर १४, वाशी, नवी मुंबई – ४०० ७०३, एफ) मे. छंगनलाल करमशी अन्ड कं. – हमीदार (भागीदार श्री. छंगनलाल करमशी मांगे व श्री. वियुल करमशी मांगे यांच्या प्रतिनिधित्वार्तात), पत्ता – पी १७ एपीएससी माकंट २, फेज २, सेक्टर १९, वाशी, नवी मुंबई – ४०० ७०३, जी) मे. कन्हैयालाल मावजी अन्ड कं., प्रोप्ता. श्री. मुकेश गजरा, पता : पलंट कं. २०, २०, २०, २०, १८ एक प्राप्त कोनी मान कर्या होंगी नाम कर्या व वित्र करान कोनी मान कर्या होंगी नाम क्या होंगी करा होंगी होंगी करा होंगी होंग ४०० ७०३, जी) में. कन्हेयालाल मावजी ॲन्ड कं., प्रोप्रा. श्री. मुकेश गजरा, पता: फलेंट क. ३०१, सुयश ऐसेहेन्सी, प्लॉट क्र. ४६, सेक्टर – ०६ कोपरखेराणे, नवी मुंबई – ४०० ७०९, महाराष्ट्र यांच्याकहून. ३. दि. ३००९,२०२१ रोजीनुसार रु. ५,०४,८०,१२२.६४ (रु. पाच कोटी चार लाख ऐशी हजार एकशे बावीस व चौसफ्ट पैसे मात्र) अधिक दि. ०१.१०.२०२१ पासून त्यावरील पुढील व्याज व खर्च, ए) मे. मिलन अंग्रो (कर्जदार), प्रोप्रा. श्री. छगनलाल करमशी मांगे, पत्ता: एन ३०, एपीएमसी मार्केट २, फेज २, सेक्टर १९, दाना बंदर, वाशी ४०० ७०३, नवी मुंबई – ४०० ७०३, मोंगे, प्रता: एन ३०, एपीएमसी मार्केट २, फेज २, सेक्टर १९, दाना बंदर, वाशी ४०० ७०३, नवी मुंबई – ४०० ७०३, सी) श्री. वियुल करमशी मांगे – हमीदार, पत्ता: सी २, एन ४, न्यू अलकनंदा सीएचएस, तळमजला, एम. जी. कॉम्प्लेक्स, सेक्टर १४, वाशी, नवी मुंबई – ४०० ७०३, सी) श्री. वियुल करमशी मांगे – हमीदार, पत्ता: सी २, एन ४, न्यू अलकनंदा सीएचएस, तळमजला, एम. जी. कॉम्प्लेक्स, सेक्टर १४, वाशी, नवी मुंबई – ४०० ७०३, डी) में. छगनलाल करमशी मांगे यांच्या प्रतिनिधित्वांतर्गत), पत्ता – पी १७ एपीएमसी मार्केट २, फेज २, सेक्टर १९, वाशी, नवी मुंबई – ४०० ७०३, ई) में. कन्हैयालाल मावजी अंड कं., हमीदार, प्रोप्रा. अप्री. मुकेश गजरा, पत्ता : फ्लॅट क्र. ३०१, सुयश रैसिङन्सी, प्लॉट क्र. ४६, सेक्टर – ०६ कोपरखैराणे, नवी मुंबई – ४०० ७०९, महाराष्ट्र यांच्याकडून. ४. दि. ३०.०९.२०२१ रोजीनुसार रु. ६,०४,४९,००१.८४ (रु. सहा कोटी चार लाख एकोणपन्नास हजार एक व चौऱ्याएँशी पैसे मात्र) अधिक दि. ०९.१०.२०२१ पासून त्यावरील पुढील व्याज व खर्च, पु? में. वेदा फूड्स (कर्जदार), आगा. औमती सविता व्ही. मांगे, पत्ता : पी १७ , एपीएमसी मार्केट २, फेज २, सेक्टर १९, दाना बंदर, वाशी ४०० ७०३, नवी मुंबई. सी) श्री. छगनलाल करमशी मांगे – हमीदार, पत्ता : सी २, एन ४, न्यू अलकनंदा सीएचएस, तळमजला, एम. जी. कॉम्प्लेक्स, सेक्टर १४, वाशी, नवी मुंबई – ४०० ७०३, डी) श्री. विपुल करमशी मांगे – हमीदार, पत्ता : सी २, एन ४, न्यू अलकनंदा सीएचएस, तळमजला, एम. जी. कॉम्प्लेक्स, सेक्टर १४, वाशी, नवी मुंबई – ४०० ७०३, एफ) मे. छगनलाल करमशी ॲन्ड कं. – हमीदार (भागीदार श्री. छगनलाल करमशी मांगे व श्री. विपूल करमशी मांगे यांच्या प्रतिनिधित्वांतर्गत), पत्ता – पी १७ एपीएमसी मार्केट २, फेज २, सेक्टर १९, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०३, यांच्याकडून.

स्थावर मालमत्तेचे विवरण

ı	अ. क्र.	मालमत्तेचा तपशील	राखीव मूल्य	इरठे रक्कम
	٩.	पुढील विवरणीत मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड : कमार्शयल दुकान (दुकान तथा गोडाऊन) क्र. १७, मोजमापित १६७.८० चौ. मी., तळमजला व मेझेनाइन मजला, पी ब्लॉक, एपीएमसी मार्केट २, प्लॉट क्र. २, सेक्टर १९ (वाशी नवी मुंबई) गट कर ७९६, गाव तुर्भे, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र – मे. छगनलाल करमशी ॲन्ड कं. या नावे.	₹. ३,९७,००,०००.००	₹. ३९,७०,०००.००
	ર.	पुढील विवरणीत मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड : निवासी फ्लॅट क्र. सी – २/ एन – ४, मोजमापित बिल्ट अप क्षेत्र ४८.८८ चौ. मी., इमारत क्र. सी – २, प्लॉट क्र. ४८/२, सेक्टर क्र. १४, न्यू अलकनंदा सीएचएसएल, वाशी, नवी मुंबई, ठाणे. श्री. छगनलाल करमशी मांगे यांच्या नावे.	₹. ९७,३٩,०००.००	₹. ९,७३,१००.००
	₹.	पुढील विवरणीत मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड : निवासी फ्लॅट क्र. सी – २/ एन – ४, मोजमापित बिल्ट अप क्षेत्र ४८.८८ चौ. मी., इमारत क्र. सी – २, प्लॉट क्र. ४८/२, सेक्टर क्र. १४, न्यू अलकनंदा सीएचएसएल, वाशी, नवी मुंबई, ठाणे. श्री. छगनलाल करमशी मांगे यांच्या नावे.	रु. १,१६,००,०००.००	रु. ११,६०,०००.००
	8.	पुढील विवरणीत मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड : दुकान तथा गोडाऊन, टी – १६, सेक्टर १९ बी, एपीएमसी मार्केट २, फेज २, गाव वाशी (तुमें), नवी मुंबई, जि. ठाणे, महाराष्ट्र – मे. छगनलाल करमशी ॲन्ड कं. या नावे.	₹. ३,५५,५०,०००.००	रू. ३५,५५,०००.००

विक्रीच्या विस्तृत अटी व शर्तीकरिता कृपया आमची बँक/प्रतिभृत धनकोंची वेबसाइट www.kvb.co.in/Property Under Auction वर दिलेली लिंक पाहा किंवा सेवा प्रदाते मे. ४ क्लोजर यांची वेबसाइट https://www.bankauctions.in (संपर्क व्यक्ती श्री. प्रजोत कदम, मोबाइल न ८१४२०००७२५) येथे भेट द्या. श्री. प्रज्योत कदम, मोबाइल नं. ८१४२०००७२५.

सरफैसी कायदा, २००२ च्या नियम ९ (१) अंतर्गत वैधानिक १५ दिवसांची सचना कर्जदार व हमीदारांना यादारे सचित करण्यात येत आहे की त्यांनी ई–लिलाव दिनांकापवी वरील निर्देशित थकबाकीचे तारीखवार व्याज व संकीर्ण खर्चासमवे प्रदान करावे अन्यथा अनुसूचीतील मालमत्तेचा लिलाव/विक्री करण्यात येईल व थकबाकी काही शिल्लक राहिल्यास ती व्याज व मूल्यासहित वसूल करण्यात

दिनांक : २३.१०.२०२५ ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी टी करूर वैस्य बँक लि

सही/- प्राधिकृत अधिकारी

(2) kotak Kotak Mahindra Bank कोटक महिंद्रा बँक लि., **नोंदणीकृत कार्यालय** : २७, बीकेसी, सी-२७, जी ब्लॉक, बांद्रा कुर्लो कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०० ०५१

शाखा कार्यालय : कोटक इन्फिनिटी, ५वा मजला, झोन ३, बिल्डिंग क्र. २१, इन्फिनिटी आयटी पार्क, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे लगत, जनरल ए. के. वैद्य मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई-४०० ०९७ . टोल फ्री.: १८०० ४२५ ९९००/ १८०० ४२० ९९०० कॉर्पोरेट आयडेन्टिटी क्रमांक एल६५११०एमएच१९८५पीएलसी०३८१३७. www.kotak.con

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स,

२००२ अन्वये स्थावर मिळकतीच्या कब्जा संदर्भात सूचना. ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे कोटक महिंद्रा बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रकान ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (सरफैसी ॲक्ट) अंतर्गत व सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या कलम १३ (२) आणि १३(१२) सहवाचता नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०३-०६-२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून आणि त्यानंतर सदर १४-०६-२०२१ रोजीस फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ती, मुंबई आवृत्ती मध्ये १४-०६-२०२१ रोजीस सदर प्रकाशित करून पक्ष (१) आर्केडीया शेअर ॲण्ड स्टॉक ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड, २) मे. आर्केडिया कॉम्प्युटर्स ॲण्ड सॉफ्टवेअर, ३) मे. हेक्सागोन व्यापार प्रा. लि., ४) श्री. ॲन्थोनी सिक्वेरिआ ५) श्रीम. जेन सिक्वेरिआ, ६) श्री. नितीन ब्रम्हभट्ट ७) श्रीम. मनिषा ब्रम्हभट्ट ८) श्रीम. प्रिया सिक्वेरिआ ९) श्री. रमेश अमरतलाल ब्रम्हभट्ट (हमीदार) यांना सुचनेतील नमृद रक्कम भा. रु. ३५,०६,५०,२९२.६३/-**(रुपये पस्तीस करोड सहा लाख पन्नास हजार दोनशे ब्याणव आणि त्रेसष्ठ पैसे मात्र)** ०२-०६-२०२१ च्यासह भरणा/वसुली पर्यंत **०३-०६-२०२१** पासू

सांपार्श्विक दराने पढील व्याज व इतर प्रभार **(''थकबाकी रक्कम'')** इ. सदर मागणी सचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासन ६० दिवसांत प्रदान करावे. वरील नमुद कर्जदार/हमीदार/गहाणदार रकमेचे प्रदान करण्यास असमर्थ ठरल्याने कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वेसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद केलेल्या मिळकतीचा **कब्जा** वरील सदर रुल्सच्या नियम ८ सहवाचता सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांच्या खालील दिलेल्या तक्त्यामधील संबंधित तारखे रोजी घेतला.

विशेषतः वरील नमुद कर्जदार/हमीदार/गहाणदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, त्यांनी सदर मालमत्तेशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह केलेला कोणताही व्यवहार हा कोटक महिंद्रा बँक लि. च्या वरील नमुद थकबाकी रक्कमे च्या अधीन राहील.

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत सरफैसी ॲक्टचे कलम १३(८) च्या तरतदीनसार कर्जदार/हमीदार/गहाणदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे

अनु. क्र.	स्थावर मिळकतीचे वर्णन	सांकेतिक/ प्रत्यक्ष कब्जा	कब्जाची तारीख
8	श्रीम. जेन सिक्वेरिया आणि श्रीम. प्रिया सिक्वेरिया यांच्या मालकीचा खेर नगर, गाव-बांद्रा पूर्व, तालुका-अंधेरी, मुंबई-४०००५१. येथे स्थित सीटीएस क्र. ६०४ भाग आणि सन्हें क्र. ३४१ भाग धारक ''निनाद सीएचएफएल'' अशा ज्ञात बिल्डिंग क्र. ७ मधील, १ल्या मजल्यावरील मोजमापित ३८४ चौ.फू., खोली क्र. ३२४.	प्रत्यक्ष कब्जा	२१-१०-२०२१
۶.	श्रीम. मनिषा नितिन ब्रम्हभट्ट यांच्या मालकीचा खेर नगर, गाव-बांद्रा पूर्व, तालुका-अंधेरी, मुंबई-४०० ०५१. येथे स्थित सीटीएस क्र. ६०४पी भाग आणि सर्व्हें क्र. ३४१पी भाग धारक ''निनाद सीएचएफएल'' अशा ज्ञात बिल्डिंग क्र. ७ मधील, १ल्या मजल्यावरील मोजमापित ३८४ चौ.फू., खोली क्र. ३२५.	प्रत्यक्ष कब्जा	२१-१०-२०२१
₹.	श्रीम. मनिषा नितिन ब्रम्हभट्ट यांच्या मालकीचा खेर नगर, गाव-बांद्रा पूर्व, तालुका-अंधेरी, मुंबई-४०० ०५१. येथे स्थित सीटीएस क्र. ६०४पी भाग आणि सर्व्हें क्र. ३४१पी भाग धारक ''निनाद सीएचएफएल'' अशा ज्ञात बिल्डिंग क्र. ७ मधील, १ल्या मजल्यावरील मोजमापित २६४ चौ.फू., खोली क्र. ३२८.	प्रत्यक्ष कब्जा	२१-१०-२०२१
٧.	श्रीम. जेन सिक्वेरिया यांच्या मालकीचा खेर नगर, गाव-बांद्रा पूर्व, तालुका-अंधेरी, मुंबई-४०० ०५१. येथे स्थित सीटीएस क्र. ६०४पी भाग आणि सर्व्हें क्र. ३४१पी भाग धारक ''निनाद सीएचएफएल'' अशा ज्ञात बिल्डिंग क्र. ७ मधील, १ल्या मजल्यावरील मोजमापित २६४ चौ.फू., खोली क्र. ३२९.	प्रत्यक्ष कब्जा	२१-१०-२०२१
ч.	श्री. रमेश ब्रम्हभट्ट यांच्या मालकीचा खेर नगर, गाव-बांद्रा पूर्व, तालुका-अंधेरी, मुंबई-४०० ०५१. येथे स्थित सीटीएस क्र. ६०४पी भाग आणि सर्वहें क्र. ३४१पी भाग धारक ''निनाद सीएचएफएल'' अशा ज्ञात बिल्डिंग क्र. ७ मधील, २रा मजल्यावरील मोजमापित ३८४ चौ.फू., खोली क्र. ३३८.	प्रत्यक्ष कब्जा	२१-१०-२०२१
ξ.	श्रीम. जेन सिक्वेरिया यांच्या मालकीचा खेर नगर, गाव-बांद्रा पूर्व, तालुका-अंधेरी, मुंबई-४०० ०५१. येथे स्थित सीटीएस क्र. ६०४पी भाग आणि सर्व्हें क्र. ३४१पी भाग धारक ''निनाद सीएचएफएल'' अशा ज्ञात बिल्डिंग क्र. ७ मधील, १ल्या मजल्यावरील मोजमापित ३८४ चौ.फू., खोली क्र. ३५२.	प्रत्यक्ष कब्जा	२१-१०-२०२१
७ .	श्री. ॲन्थोनी सिक्वेरिया यांच्या मालकीचा खेर नगर, गाव-बांद्रा पूर्व, तालुका-अंधेरी, मुंबई-४०० ०५१. येथे स्थित सीटीएस क्र. ६०४पी भाग आणि सर्व्हें क्र. ३४१पी भाग धारक ''निनाद सीएचएफएल'' अशा ज्ञात बिल्डिंग क्र. ७ मधील, १ल्या मजल्यावरील मोजमापित ३२० चौ.फू., खोली क्र. ३२७.	सांकेतिक कब्जा	२१-१०-२०२१
८.	त्री. नितिन ब्रम्हभट्ट यांच्या मालकीचा खेर नगर, गाव-बांद्रा पूर्व, तालुका-अंधेरी, मुंबई-४०० ०५१. येथे स्थित सीटीएस क्र. ६०४पी भाग आणि सर्व्हें क्र. ३४१पी भाग धारक ''निनाद सीएचएफएल'' अशा ज्ञात बिल्डिंग क्र. ७ मधील, १ल्या मजल्यावरील मोजमापित २२० चौ.फू., खोली क्र. ३५५.	सांकेतिक कब्जा	२१-१०-२०२१
۲.	त्री. ॲन्थोनी सिक्वेरिया यांच्या मालकीचा खेर नगर, गाव-बांद्रा पूर्व, तालुका-अंधेरी, मुंबई-४०० ०५१. येथे स्थित सीटीएस क्र. ६०४पी भाग आणि सर्व्हें क्र. ३४१पी भाग धारक ''निनाद सीएचएफएल'' अशा ज्ञात बिल्डिंग क्र. ७ मधील, १ल्या मजल्यावरील मोजमापित ३२० चौ.फू., खोली क्र. ३५६.	सांकेतिक कब्जा	२१-१०-२०२१
१०	आर्केंडिया कॉम्प्युर्ट्स ॲण्ड सॉफ्टवेअर च्या मालकीची मोजमापित ७१२ चौ.मि. विलेपालें पूर्व, मुंबई-४०० ०५७ चा अंतिम प्लॉट क्र. १२२, टी.पी.एस. V आता धारक मोजमापित १७५४ चौ. यार्डस् सर्व्हे क्र. ९२, हिस्सा क्र. २ आणि ७, सीटीएस क्र. १०८६, १ ते ३ येथे असलेले जमिनीच्या विकासाचे विभाग.	सांकेतिक कब्जा	२२-१०-२०२१
११.	मे. आर्केडिया कॉम्प्युटर्स ॲण्ड सॉफ्टवेअर च्या मालकीचे कार्यालय क्र. १३६, १ला मजला, निओ कॉपोरेट प्लाझा, सीटीएस क्र. ६०२, रामचंद्र लेन, गाव वलनाई, मालाड पश्चिम, मुंबई-४०० ०६४.	सांकेतिक कब्जा	२२-१०-२०२१

दिनांक : २३ ऑक्टोबर, २०२१ स्थळ : मुंबई, महाराष्ट्र